

Date: February 10, 2025

To,

The Manager Listing Department

Bombay Stock Exchange (BSE) Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai - 400 001

Scrip Code: 544235

To,

The Manager Listing Department

National Stock Exchange (NSE) Exchange Plaza, 5th Floor Plot No. C/1, G-Block

Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai - 400 051

Symbol: ORIENTTECH

Subject: Newspaper Advertisement- Financial Results for quarter ended December 31, 2024.

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published in Free Press Journal and Financial Express (English) and Navshakti (Marathi) on Monday, February 10 2025, relating to financial results for quarter ended December 31, 2024.

The same shall be uploaded on the Company's website https://www.orientindia.in/.

This is for your information and records.

For ORIENT TECHNOLOGIES LIMITED (formerly known as orient technologies private limited)

Ms. Nayana Nair Company Secretary and Compliance Officer ACS-65753





Read. Office: Orient Technologies Limited, 502, Ackruti Star, Central Road, M.I.D.C.,

Andheri (East), Mumbai, Maharashtra - 400093 | CIN: U64200MH1997PLC109219

IN THE DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2

M/S. ISHA APPLIANCES PVT. LTD. & ORS.

convenience of the tribunal on 16.04.2025.

the aforesaid time and file your reply, if any.

Name & Address of the Defendants,

(East), District: Thane-401 208.

CANARA BANK

MISCELLANEOUS APPLICATION NO. 28 OF 2023 Exh. 1

....Detendant
Whereas the application has been made to this Tribunal. The Copy of Which is
enclosed herewith. This is to give you notice as to why relief asked for should not
be granted. Take Notice that the said application will be taken up for hearing by
the Tribunal at 11.00 a. m. or at such time immediately thereafter according to the

You are required to appear in person or by a Pleader / Advocate duly instructed a

Take notice that in default of, your appearnace on the day mentioned here

en under my hand and the seal of this Tribunal on this 06th day of February, 2025

. M/s. Isha Appliances P. Ltd. Having its registered office at :- Gala No. 788 Vinayak Industrial Estate, S. No. 123, Behind Tungareshwar Vasai Phata, Vasa

before, the proceeding will be heard and determined in your absence

[Cr.P.C.8.m.e

C.C.No.3320/55115 Next Date- 27/03/2025 G.R. J.D., No. 5713 of 6-10-111 O.W.No. 134/2025 Proclamation Requiring the Appearance of a

Person Accused [See Section 87] Complainant - RWE Supply & Trading Pvt Ltd

Commissioner of Police, Mumbai

Whereas, complaint has been made before me that @ Mrs. Reema Kartik Vasani has committed (or is suspected to have committed) the offence of Dishonor of Cheque punishable under section 138 of N.I. Act of the Indian Penal Code and it has been returned to a warrant of arrest thereupon issued that the said @ Mrs. Reema Kartik Vasani cannot be found and whereas it has been shown to my satisfaction that the said ② Mrs. Reema Kartik Vasani has absconded (or is concealing himself to

avoid the service of the said warrant).

Proclamation is hereby made that the said ③ Mrs. Reema Kartik Vasani of Mumbai is required to appear at Judicial Magistrate, (First class) 58th Court, Bandra, Mumbai before this Court (or before me) to answer the said complaint on the 27th Day of March 2025. Date This 22nd day of January 2025



Bank of India

M/s. Shivaji Textiles.

SD/-Judicial Magistrate, (First class) 58th Court, Bandra, Mumba

Exh. No. 11

...Applicant

...Defendants

Address:- Flat no 601, B Wing, Building Dattodil, Whispering Meadows opp. Model Town off L.B.S. Marg Mulund (West) Mumbai - 400080

IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II

(Ministry of Finance)

3rd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Colaba, Mumbai - 400 005 **ORIGINAL APPLICATION NO. 898 OF 2023**

SUMMONS

WHEREAS OA No. 898 of 2023 was listed before Hon'ble Presiding Officer on

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons on the said application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 2,25,75,799.73/- (Rupees Two Crore Twenty Five Lakh Seventy Five Thousand Seven Hundred Ninety Nine and Paise Seventy Three Only)

(Application along with documents etc. Annexed).
WHEREAS the service of summons could not be affected in ordinary manner and whereas the Application for substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal. In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the Defendants are

To show cause within 30 thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted.

To disclose particulars of properties of assets other than properties and assets

specified by the applicant under serial Number 3(A) of the Original Application. You are restrained from dealing with or disposing if secured assets of such other assets and properties disclosed under serial Number 3(A) of the Original Application

pending hearing and disposal of the application for attachment of the properties. You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified disclosed under Serial no. 3A of the Original

Application without the prior approval of the Tribunal.
You shall be liable to account for the sale proceed realized by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with bank of financial

Your are also directed to file written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before DRT - II on 09.04.2025 at 11.00 a.m Failing which the application shall be heard and decided in your absence.

Given /Issued under my hand and the seal of this Tribunal on this 17th day of

To,

1. M/s. Shivaji Textiles, A Proprietor Firm, having its at: House No. 1005, Shri Krishna

Housing Society, Subhash Nagar, Kalyan Road, Bhiwandi, Thane- 421302.

Mr. Shivaji Bhausaheb Khambar, Proprietor of M/s. Shivaji Textiles havind his address at: House No. 1005, Shri Krishna Housing Society, Subhash Nagar,

institution holding security interest over such assets.

(G.C.P.) J 2328 (2,00,000-6-2016) [Cr.P.C.8.m.e G.R. J.D. No. 5713 of 6-10-111

Next Date- 27/03/2025 O.W.No. 135/2025 Proclamation Requiring the Appearance of a

Person Accused [See Section 87] Complainant- RWE Supply & Trading Pvt Ltd

Commissioner of Police. Mumbai

Whereas, complaint has been made before me that 3 Kartik Pravinchandra Vasani has committed (or is suspected to have committed) the offence of Dishonor of Cheque punishable under section 138 of N.I. ACT of the Indian Penal Code and it has been returned to a warrant of arrest thereupon issued that the said ③ Kartik Pravinchandra Vasani cannot be found and whereas it has been shown to my satisfaction that the said 3 Kartik Pravinchandra Vasani has absconded (or is concealing himself to avoid the service of the said warrant).

Proclamation is hereby made that the said ® Kartik Prayinchandra Vasani of Mumbai is required to appear at Judicial Magistrate, (First class) 58th Court, Bandra, Mumbai before this Court (or before me) to answer the said complaint on the 27th Day of March 2025. Date This 22nd day of January 2025



SD/-Judicial Magistrate, (First class) 58th Court, Bandra, Mumba

Exhibit No.: 20

Address :- Flat no 601, B Wing, Whispering Meadows, opp. Model Town, off L.B.S. Marg Mulund (West) Mumbai - 400080

> Form No. 6 [See Regulation-15 (1)(d)] DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 1)
> aba, Telephone Bhavan, Colaba Market, Mumbai-400 005 (5th Floor,

Scindia House, Ballard, Mumbai-400001) Case No.: TMA/17/2023

PUNJAB NATIONAL BANK PRIYA EXPORTS AND ANR

(1) M/S PRIYAEXPORTS:

4/47 GRD FLOOR, ASHOKA SHOPPING CENTRE PREMISES CO-OP SOCIETY LTD, G THOSPITAL COMPLEX, LTMARG, MUMBAI 400001 (2) MS MOUSHUMI S. DATTA

201 A SERENITY HEIGHT MIND SPACE NEAR GOREGAON SPORTS CLUB CHINCHOLI BUNDER OFF LINK ROAD, MALAD (W), MUMBAI 400064

NOTICE

WHEREAS the application has been made to this Tribunal. The copy of which is enclosed erewith. This is to give you notice, as to why relief asked for should not be granted. Take notice that the said application will be taken up for hearing by the Tribunal at 10.30 a.m. or at such time immediately thereafter according to the convenience of the Tribunal or 12/03/2025.

2. You are required to appear in person or by a Pleader/Advocate duly instructed at the aforesaid time and file your reply, if any.

3. Take notice that in default of, your appearance on the day mentioned herein before, the proceeding will be heard and determined in your absence

Given under my hand and the seal of this Tribunal on this 27/11/2024

Signature of the Officer Authorised to issue summons.

Note:Strike out Whichever is not applicable Ragistrer Mumbai D.R.T. No. 1

Kalvan Road, Bhiwandi, Thane - 421 302.

December, 2024.





जा.क्र. अंनप/भांडार विभाग/२०२४-२५/९००

दिनांक: ०७ फेब्रुवारी, २०२५ ई-निविदा सूचना क्र. सन २०२३-२४

Registrar DRT - II, Mumbai

मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद, इच्छुक, अनुभवी, अर्हता पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उत्पादकांकडून/अधिकृत विक्रेत्यांकडून खालील कामाकरीता बी-२ नमुन्यातील अंबरनाथ नगरपरिषदेच्या अग्निशमन सेवेचे सक्षमीकरण करण्याकरिता Water Bowser १४ KL २८ टन Chasis ०१ नग, Fire Water Tender ०२ नग, Quick Response Vehicle ०२ नग व Multipurpose Fire Tender ०२ नग अशा एकूण ०७ वाहनांचा सविस्तर तांत्रिक स्पेशिफिकेशननुसार पुरवठा करणे व एक वर्षाच्या वॉरंटी कालावधीमध्ये पुरविलेल्या वाहनांची दैनंदिन देखभाल दरुस्ती करणे. (Including cost of Chasis, Fabrication as per technical requirement etc.) ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. निविदा कागदपत्रे शासनाचे संकेतस्थळ https://mahatenders.gov.in येथून डाऊनलोड करण्यात यावीत. तसेच निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद यांनी राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्वीकारली जाणार नाही. या कामांसाठी पोस्ट क्वालिफीकेशन क्रायटेरियाची तरतूद निविदा प्रपत्रामध्ये ठेवण्यात

ई–निविदा उपलब्ध कालावधी:– दि. १०/०२/२०२५ दपारी १२.०० ते दि. २५/०२/२०२५ द. ३.०० पर्यंत.

निविदा पूर्व बैठक:- दिनांक १७/०२/२०२५ वेळ:- दुपारी १२.०० वाजता. बैठकीचे ठिकाण:- मुख्याधिकारी यांचे सभागृह अं.न.प[ँ]. अंबरनाथ

ई-निविदा उघडणे:- दि. २७/०२/२०२५ दु. ३.०० वा

सही/-(अभिषेक पराडकर) मुख्याधिकारी.

प्रत: नगरपरिषद निविदा सचना फलक

अंबरनाथ नगरपरिषद

PUBLIC NOTICE

Under instructions from my client, I am investigating the title of CHRISTINA MARY FERNANDES ALIAS CHRISTINE MARY FERNANDES ALIAS C.M. PERNANDES in relation to a Residential Premises being Flat No. 301 admeasuring 755 square feet carpet area on the 3° Floor of the building "Cozydell" ("the Flat") and stilted Parking space No. four admeasuring 100 square feet (Stilt Car Park) situated at 91, St. Andrews Road, Bandra West Mumbai 400025 on Plot No. 91 in the Estate Plan of the Salsette Catholic Co operative Housing Society Ltd. bearing C.T.S No C/440 of Village Bandra, Taluka South Salsette, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban along with five related shares bearing no. 21 to 25 (both inclusive) vide Share certificate No. 5 ("Shares") in Cozydell Cooperative Housing Society Limited. (The Flat, Stilt Car Park and the Shares are nereinafter collectively referred to as 'the Premises").

Any person having any claim against o nry person having any claim against of nrespect of the title of the aforesaid property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, lien, sale, exchange, flott gage, charge, fleth, lease, inheritance, gift, trust, maintenance, possession, easement, loans, advance, injunction or any decree or order or award passed by any Court, Tribunal, (Revenue or Arbitral) or Arbitral of the charge of th Authority or under any agreement of sale or otherwise are required to make known the same to the undersigned at the address mentioned below within 15 days from the date hereof along with all copies of documents by which such right s claimed failing which such claim/s if and/or abandoned Mumbai: 10th February, 2025

S.REGO Home-Coming 47, Waroda Roa Bandra (West), Mumbai 400050



Making growth fashionable

Registered Office: Kewal Kiran Estate 460/7, I.B. Patel Road, Goregaon (E), Mumbai – 400 063 Corporate Identification Number: L18101MH1992PLC065136

Email ID: contact@kewalkiran.com, Website: kewalkiran.com, Phone: 022 - 26814400, Fax: 022- 26814420

EXTRACTS OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2024

I_						(R:	s. in Lakhs)
		Quarter	Year	Quarter	Quarter	Year	Quarter
Ш		Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
ш	Particulars	31-Dec-24	31-Mar-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Mar-24	31-Dec-23
Ш			Standalon	9	C	onsolidate	d
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
11:	Total income from operations	20,174	86,050	20,020	25,516	86,050	20,020
11:	Net Profit/Loss for the period (before tax,						
Ш	Exceptional and/or Extraordinary items)	3,166	19,968	4,440	3,566	19,922	4,433
3	Net Profit/Loss for the period before tax						
Ш	(after Exceptional and/or Extraordinary items)	3,166	19,968	4,440	3,566	19,922	4,433
	Net Profit/Loss for the period after tax						
Ш	(after Exceptional and/or Extraordinary items)	2,311	15,453	3,330	2,609	15,407	3,324
II!	Total Comprehensive income for the period						
Ш	[Comprising profit/(loss) for the period (after tax)						
Ш	and Other Comprehensive income (after tax)]	2,332	15,383	3,340	2,630	15,337	3,334
(Paid up Equity Capital (Face Value of Rs. 10/- each)	6,163	6,163	6,163	6,163	6,163	6,163
11:	Reserves excluding revaluation reserves		61,497			61,411	
1 8	Earnings Per Share (EPS) in Rs. (Not Annualized)						
	a. Basic & Diluted EPS before extra ordinary items	3.75	25.07	5.40	3.99	25.00	5.39
	b. Basic & Diluted EPS after extra ordinary items	3.75	25.07	5.40	3.99	25.00	5.39

Notes:

- The above is an extract of the detailed format of quarterly audited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.kewalkiran.com.
- The above audited results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 9th February, 2025.
- The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 [Ind AS] prescribed under section 133 of the Companies Act, 2013.

Place: Ranakpur Date: 9th February, 2025



For and on behalf of the Board of Directors

Hemant P Jain Jt. Managing Director

Din No:00029822

Ointegriti KILLER >K easies LAWMAN Pg³ Wdésibelle K-LOUNGE ADDICTIONS

SBI भारतीय स्टेट बेंक Home Loan Center, Santacruz 1st Floor, Jeevan Seva Annex Building, B Wing State Bank of India Mumbai 40054.

[Rule 8(1)] POSSESSION NOTICE [for Immovable Property]

Whereas, The undersigned being the Authorised officer of the State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 17.10.2024 calling upon the Borrower Sateesh Selvaraj and Sangeeta Subbu (Loan A/c No. 40186581992) to repay the amount mentioned in the notice being Rs. 20,01,491/- (Rupees Twenty Lakh One Thousand Four Hundred Ninety One Only) as on 17.10.2024 within

The University of the said notice.

The borrower and guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of

the said rules on the **07"** day of February of the year 2025.

The borrower/guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of **Rs. 20,01,491**/- and interest and other charges thereon.

and interest and orner charges and color.

The Borrower's attention is invited to provisions of Section (8) of section 13 or une the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY:

An immovable property with Flat No.9, 01st Floor admeasuring Carpet area 225 sq.ft., at Wing - 2 in the Building known as "Dadasaheb Gaikwad Nagar" constructed on Plot No. C-1, At S.No. 263 (Part), C.T.S. No. 3525 (Part) being lying and situated on Dadasaheb Gaikwad Nagar, Gate No.8, Opp. Kala Vidyalaya, Malwani, Malad-West, Mumbai-400095.

Date: 07-02-2025

Place: Mumbai

State Bank of India

FORM G
INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR
HARE KRISHNA MEDIA TECH PVT LIMITED
OPERATING IN MEDIA AND PUBLISHING AT UNIT NO 1201, ASTON BUILDING

	RELEVANT	PARTICULARS
1.	Name of the corporate debtor	NAME: Hare Krishna Media Tech Pvt Limited
	along with PAN & CIN/LLP No.	PAN: AAGCR8716B
		CIN: U74900MH2016PTC282557
2.	Address of the registered office	Unit No. 1201, Aston, Sundervan Complex
		Lokhandwala Road, Andheri (West) , Mumbai,
		Maharashtra, India - 400053.
3.	URL of website	No website
4.	Details of place where majority of	As per the Balance Sheet.
	fixed assets are located	For more details contact on
		cirp.harekrishna@gmail.com
5.	Installed capacity of main products/	NA
	services	
6.	Quantity and value of main products/	NA
	services sold in last financial year	
7.	Number of employees/ workmen	0
8.	Further details including last available	31st March, 2023
	financial statements (with schedules)	https://ibbi.gov.in/en/claims/front-claim-
	of two years, lists of creditors are	details/20317
	available at URL:	
9.	Eligibility for resolution applicants	For Detailed EOI and eligibility criteria,
	under section 25(2)(h) of the Code	please contact on:
	is available at URL:	cirp.harekrishna@gmail.com
LO.	Last date for receipt of expression	25-02-2025
	of interest	
L1.	Date of issue of provisional list of	07-03-2025
	prospective resolution applicants	
L2.	Last date for submission of	12-03-2025
	objections to provisional list	
L3.	Date of issue of final list of	22-03-2025
	prospective resolution applicants	
L4.	Date of issue of information	27-03-2025
	memorandum, evaluation matrix	
	and request for resolution plans	
	to prospective resolution applicants	
L5.	Last date for submission of	26-04-2025
	resolution plans	

For Hare Krishna Cable Services Private Limite Reg. No.: IBBI/IPA-001/IP-P-01963/2020-2021/13070 AFA No.: AA1/13070/02/311225/107325 Valid till: 31st December 2025

Date: 10/02/2024

SD/-CA BHARATI MANOJ DAGA

(Ministry of Finance) 3rd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Colaba, Mumbai - 400 005 **ORIGINAL APPLICATION NO. 134 OF 2022** Exh. No. 17 **Bank of India** ...Applicant

IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II

M/s. Shiv Silk Industries (SME) & Anr. **SUMMONS**

WHEREAS OA No. 134 of 2022 was listed before Hon'ble Presiding Officer or

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons on the said application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 1,10,39,834.42 (Rupees One Crore Ten Lakh Thirty Nine Thousand Eight Hundred Thirty Four and Paise Forty Two Only) (Application along with documents etc. Annexed). WHEREAS the service of summons could not be affected in ordinary manner and where

he Application for substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal.

a accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the Defendants are To show cause within 30 thirty days of the service of summons as to why relief

prayed for should not be granted.

To disclose particulars of properties of assets other than properties and assets specified by the applicant under serial Number 3(A) of the Original Application.

You are restrained from dealing with or disposing if secured assets of such othe

assets and properties disclosed under serial Number 3(A) of the Original Application, pending hearing and disposal of the application for attachment of the properties. You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of business any of the assets over which security interest is created and/or

other assets and properties specified disclosed under Serial no. 3A of the Original Application without the prior approval of the Tribunal.

You shall be liable to account for the sale proceed realized by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and

deposit such sale proceeds in the account maintained with bank of financial institution holding security interest over such assets.

 Your are also directed to file written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before DRT-II on 21.01.2025 at 11.00 a.m Failing which the application shall be heard and decided in your absence.
 Given /Issued under my hand and the seal of this Tribunal on this 04th day of March, 2023.

Sd/-Registra DRT - II, Mumbai

Village, Bhiwandi, City Bhiwandi, District Thane - 421 302;

Mr. Govind Shivshankar Dhanuka, Proprietor of M/s. Shiv Silk Industries (SME), An adult, having his address at: H No. 510 and 602, 6th Floor, Aditya Complex, Adarsh Park Road, Behind Ajay Nagar, Bhiwandi – 421 302.

IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II (Ministry of Finance) 3rd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Colaba, Mumbai - 400 005

ORIGINAL APPLICATION NO. 120 OF 2020 Exh. No. 19 ...Applicant

M/s. Shri Sai Balaji Communications & Ors.

WHEREAS OA No. 120 of 2020 was listed before Hon'ble Presiding Officer or

documents etc. Annexed).

WHEREAS the service of summons could not be affected in ordinary manner and whereas the Application for substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal. In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the Defendants are directed as under:-

assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with bank of financial

Registra

1. M/s. Shri Sai Balaji Communications, A Proprietorship Firm, Indian Inhabitant of, having its Office at: 205, Bhavani Industrial Estate, Jain Mandir Road, Opp. IIT Powai, Mumbai - 400 076. 2. Mrs. Carmine William D'souza, A Proprietor of M/s. Shri Sai Balai

Communications An adult, Indian Inhabitant of, having his Office address at: 205 Bhavani Industrial Estate, Jain Mandir Road, Opp. IIT Powai, Mumbai - 400076.

Communications An Adult, of Indian Inhabitant having his Residential Address at Flat No. 32, Primerose, Glendale Co-op. Hsg., Society Ltd., Gladys Alvares Road, Village - Majiwade, Thane (West) – 400 610.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that we are, at the instructions of our client, investigating the title of Emco Limited, a company incorporated under the provisions of Companies Act 1956, having CIN L31102MH1964PLC013011 and having its address at N-104, MIDC Area, Jalgaon, Maharashtra, India, 425003 to the property more particularly described in the **Schedule** hereunder written ("**Property**").

Accordingly, all person/s having any claim against or in respect of the right, title, share or interest of Emco Limited in / to the Property or any part thereof, in furtherance to or under any lease, sub-lease, transfer, assignment, gift, exchange, leave and license, tenancy, possession, use, occupation, trust, maintenance, easement, acquisition, requisition, right of development, right to utilize development potential, FSI consumption, power of attorney, lis pendens, mortgage, lien, charge, hypothecation (including by way of receivables), right of pre-emption, pledge, guarantee, loans, debts, advances, inheritance, devise, bequest, partition, settlement, or under any corporate structuring or restructuring (including under any merger demorraer insolvency liquidation). estructuring (including under any merger, demerger, insolvency, liquidation, or even otherwise), or under any attachment, injunction, decree, order, udgment, or award by any court of law, tribunal, revenue or statutory authority or arbitration or under any agreement, memorandum of understanding termsheet and/or any other deed or document (either agitated in any litigation or otherwise) or any claim or demand which is adverse to or inconsistent with the right, title or interest of Emco Limited or even otherwise any other right, title, demand, claim or interest whatsoever to or in respect of or concerning the Property (collectively, "Claims"), are hereby required to make the same known in writing, to us at our office at Khaitan & Co, Advocates at One World Centre, Tower 1C, 13th floor, Senapati Bapat Marg, Mumbai 400 013 in both notices also with a copy addressed over email to mumbai@khaitanco.com within 100 (tan) days from the data of republication benefit to explain the contact of all 10 (ten) days from the date of publication hereof together with copies of all documents on the basis of which such claims, demands or rights are being made Kindly note that in the event that no Claim is received prior to the expiry of the

aforesaid period then in such event all such Claims or demands shall be deeme to have been waived or abandoned and shall not be binding upon Emco Limited and/or our client.

THE SCHEDULE REFERRED TO HEREINABOVE

All that piece or parcel of land or ground bearing bearing plot no F-5 of Wagle Industrial Estate admeasuring approximately 29,920 square yards equivalent to 25,016 square meters or thereabouts, within the jurisdiction of Maharashtra ndustrial Development Corporation, within the village limits of Panchpakhadi faluka situate at Thane (West), Thane – 400 064 together with the factory ouilding and other industrial structures standing thereon and bounded (as pe ease Deed dated 22 September 1966) as follows.

On or towards North : Estate road On or towards South : Plot No D-11 On or towards East : MIDC land On or towards West : Estate road Dated this 10th day of February 2025

> Harsh Parikh Partner

For Khaitan & Co

ORIENT Orient Technologies Limited
(Formerly known as Orient Technologies Private Limited) CORPORATE IDENTIFICATION NUMBER: U64200MH1997PLC109219

"Registered Office: Off No-502, 5th Floor, Akruti Star, Central Road, MIDC, Opp. Akruti Point Central, Andheri (East), Mumbai – 400 093. Corporate Office: 602, Ackruti Center Point, MIDC Central Road, Andheri (East), Mumbai Maharashtra – 400 093" E-mail: complianceofficer@orientindia.net: Website: www.orientindia.in: Tel: +91 22 4292 8777 Extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024

(Rs. in Lakhs, except per equity share data

				Standa	lone		
Sr.			Quarter Ended		Nine Mont	hs Ended	Year Ended
No.	Particulars	December	September	December	December	December	March
		31, 2024	30, 2024	31, 2023	31, 2024	31, 2023	31, 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	20,943.06	22,507.30	15,572.60	58,381.44	42,389.22	60,686.40
2	Net Profit for the period/ year (before tax and Exceptional items)	1,709.62	1,941.09	1,554.28	4,899.23	3,730.86	5,491.17
3	Net Profit for the period/ year before tax (after Exceptional items)	1,709.62	1,941.09	1,554.28	4,899.23	3,730.86	5,491.17
4	Net Profit for the period/ year after tax (after Exceptional items)	1,265.61	1,505.89	1,085.08	3,699.92	2,724.56	4,144.82
5	Total Comprehensive Income for the period/ year	1,269.97	1,510.26	1,089.01	3,713.01	2,734.11	4,162.27
	[Comprising Profit for the period/ year (after tax) and						
	Other Comprehensive Income (after tax)]						
6	Equity Share Capital	4,164.17	4,164.17	3,500.00	4,164.17	3,500.00	3,581.65
7	Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in						13,948.96
	the Audited Balance Sheet)						
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	a) Basic*	3.36	4.15	3.11	9.82	7.81	11.80
	b) Diluted*	3.36	4.15	3.11	9.82	7.81	11.80

Not Annualised Notes:

Place: Mumbai

Date: February 6, 2025

a) The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 filed with the Stock Exchange(s) on February 06, 2025 under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Regulations) Regulations 2015. The full format of the aforementioned Financial Results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and the Company's Website (www.orientindia.in)

For Orient Technologies Limited

b) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 6, 2025

Ajay Baliram Sawant Chairman & Managing Director

sd/-

(DIN: 00111001)

Mr. Sunil Shah, Director, Residing at Flat bearing No. B-103/104, Chandresl Corner CHS., Opp. Police Station, Nallasopara (West), District :Thane-401 203.

Registrar

DRT-II, Mumba

Mrs. Ashwini Shah, Director, Having his residential address at :- Flat bearing No B-103/104, Chandresh Corner CHS., Opp. Police Station, Nallasopara (West) District: Thane-401 203 Ms. Anjali Vora, Having her residential address at :- A-404, 4th Floor, Norw Society, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai-400 053.

Bank of India

...Defendants **SUMMONS**

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons on the said application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 2,08,30,224.38 (Rupees Two Crore Eight Lakh Thirty Thousand Two Hundred Twenty Four and Paise Thirty Eight Only) (Application along with decuments to Apacad).

To show cause within 30 thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted.

To disclose particulars of properties of assets other than properties and assets

. To disclose particulars of properties of assets other than properties and assets specified by the applicant under serial Number 3(A) of the Original Application.
. You are restrained from dealing with or disposing if secured assets of such other assets and properties disclosed under serial Number 3(A) of the Original Application, pending hearing and disposal of the application for attachment of the properties.
. You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified disclosed under Serial no. 3A of the Original Application without the prior approval of the Tribunal.
. You shall be liable to account for the sale proceed realized by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and

institution holding security interest over such assets.

o. Tour are also directed to file written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before DRT-II on 19.05.2025 at 11.00 a.m Failing which the application shall be heard and decided in your absence.

Given /Issued under my hand and the seal of this Tribunal on this 21st day of January, 2025.

and having residing Address at: Flat No. 32, Primerose, Glendale Co-op. Hsg. Society Ltd., Gladys Alvares Road, Village - Majiwade, Thane (West) – 400 610;-Mr. Ivan Anil W. D' Souza, A Guarantor as well as Mortgagor of M/s. Shri Sai Balaji



आवास फायनान्शियर्स लिमिटेड

∆GYas

(सीआयएन : एल६५९२२आरजे२०११पीएलसीओ३४२९७)

. नोंदणी आणि कॉर्पो कार्यालय : २०१-२०२, २ रा मजला, साऊथ इंड स्क्रेअर, मानसरोवर इंडस्ट्रियल एरिया, जयपुर-३०२०२०.

सिक्युरिटायझेन ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

कर्ज खाते एनपीए बनल्यामुळे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (प्र.अ.) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये कोष्टकात दिल्यानुसार कर्जदारांना ६० दिवसांची मागणी सूचना जारी केलेली आहे. सदर सूचनेनुसार जर कर्जदारांनी ६० दिवसात संपूर्ण रक्कम जमा केली नाही तर खाली दिल्यानुसार तारणांचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येईल. कर्जदार/हमीदार यांना पाठविलेल्या मागणी सूचनेची बजावणी झाली नाही, मागणी सूचनेची प्रत खाली दिल्यानुसार तारण मत्तेवर सुध्दा चिटकविण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही कर्जदार यांना ६० दिवसांत पुढील व्याज आणि वसुली खर्चासह संपूर्ण कर्ज रक्कम जमा करण्यासाठी कळविण्यात येत आहे, अन्यथा प्रा. अ. सर्रह् । कला १३(४) आणि १४ ऱ्या तस्तरीन्त्रो साली दिल्यानमा तामा मनेना कहना घोणाम परत गरतील

कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	गहाण मिळकतीचे वर्णन
काशिनाथ निकम, हिरा काशिनाथ निकम (खाते क्र.) एलएनपीएव्ही००६१६-१७००४२६४२	७ फेब्रुवारी २५ रु. ७९८१५३/- ३ फेब्रुवारी २५	घर क्र.७७, ग्रामपंचायत- जांभिवली ता-पनवेल, जि रायगड, महाराष्ट्र मोजमापित १६७.२३ चौ.मी.
बलराम हुदर, निशांत बी हुदर, नंदा बलराम हुदर हमीदार: परेश रमेश पाटील (खाते क्र.) एलएनपीव्ही०३५२१- २२०१९२९७६	७ फेब्रुवारी २५ रु. १०६१७६६/- ३ फेब्रुवारी २५	घर क्र. ९०३-बी ९०४-बी हे गाव नानदगाव, ता. पनवेल आणि जिल्हा रायगड महाराष्ट्र मोजमापित १५४० ची. फु. १५४० ची. फु.
विशाल जनार्दन कदम, अपर्णा विशाल कदम हमीदार : अनाजी राजाराम मोरे (खाते क्र.) एलएनएमबीके००३२१-२२०१९६९८९	७ फेब्रुवारी २५ रु. २७२००४६/- ३ फेब्रुवारी २५	पलॅट क्र १६१९, १६वा मजला इमारत क्र. डब्ल्यू-०५, लोडा कालिटी होम टॉवर- ५, क्राऊन, मालजिवाडा, ठाणे महाराष्ट्र मोजमापित २९.४५ चौ.मीटर
संदीप शहादेव तांदळे, आम्रपाली गुलाबराव साखळे हमीदार : कानिफनाथ बाबाजी जावळे (खाते क्र.) एलएनबीडीएल००३२०-२१०१७६५१९	७ फेब्रुवारी २५ रु. २२५५५६८/- ३ फेब्रुवारी २५	फ्टॅट क्र. ४०६ चौथ्या मजल्यावर, इमारत क्र. ०१ श्रीजी आयकांनिक फेज -१ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील शिरगाव, ता. अंबरनाथ, जिठाणे, महाराष्ट्र मोजमापित ३१.७२ चौ. मी.
श्रीनिवास लिंगप्पा मेथरे, लक्ष्मी श्रीनिवास मेथरे (खाते क्र.) एलएनकेएएल१७५२३-२४०३०६८९१ आणि एलएनकेएएल१८०२३-२४०३१६६३९	७ फेब्रुवारी २५ रु. १९६४५७२/ – आणि रु. ३८८४३०/ – ३ फेब्रुवारी २५	गाव कोहोजकुंतवली, ता. अंबरनाथ, जिल्हा ठाणे महाराष्ट्र येथे स्थित असलेले आणि वसलेले सर्व्हें क्र. ४९ हिस्सा क्र. १(भाग) धारक जमिन येथे स्थित वृंदावन रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील पहिला मजला, फ्लॅट क्र. १०३, मोजमापित ४८२ चौ. फू.
तिकाणः जयपर दिनांकः १०.०२.२०२५	9	पाधिकत अधिकारी आवास फायनान्शियसं रि

ई-लिलाव विक्री सूचना

एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

सीआयएन : यु६७१००एमएच२००७पीएलसी१७४७५९

रिटेल सेंट्रल आणि नोंदणी कार्यालय: एडलवैस हाऊस, सीटीएस रोड लगत, कलिना, मुंबई-४०००९८ . सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ (''रुल्स'') च्या नियम ८(६) आणि ९(१) च्या परंतुकान्वये स्थावर तारण मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

की, दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (यानंतर मूळ धनको/डीएचएफएल असा उल्लेख) ने सरफैसी ॲक्टच्या कलम ५ अंतर्गत दिनांक ०४.१०.२०१९ रोजीच्या अभिहस्तांकन करारानसार इप्रआरसी टस्ट एससी-३७१ चे टस्टी म्हणन तिच्या क्षमतेत तिची मालकी/कती वर एडलवैस ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड (यानंतर ''ईएआरसी'' असा उछ्लेख) कडे वित्तीय मत्ता अभिहस्तांकीत केल्या आहे. ईएआरसी डीएचएफएलच्या जागी आली आहे आणि त्यातील तारण हितसंबंध, हमी, तारणांसह वित्तीय मत्तेच्या संदर्भात डीएचएफएल चे सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध कर्जदारांनी घेतलेल्या वित्तीय सहाय्याच्या संदर्भात **ईएआरसी** मध्ये विहित झाले आहेत आणि **ईएआरसी** तारण धनको म्हण-तिच्या अधिकाराचा वापर करीत आहे.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना याद्वारे ३० दिवसांची याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील विणिलेल्या स्थावर तारण मत्ता या तारण धनकोंच्या नावे गहाण आहेत ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा प्राधिकृत अधिकारी (प्रा. अ.) नी घेतला आहे त्या कर्जदार आणि हमीदार यांचेकडून इएआरसीला प्राप्त झालेले कोणतेही पैसे वजा करून त्यावरील पुढील व्याज आणि इतर खर्च/परिव्ययासह एकत्रित इएआरसीला थकीत येथील खालील नमूद रकमेच्या वसुलीकरिता ''**जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि** ''जे

कार्र	तिह आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे. मिळकतीकरिता राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम खाली नमूद केलेली आहे.									
	लिलावाकरिता ठेवलेल्या तारण मत्तेचा तपशील:									
अ. क्र.	कर्ज खाते क्र./ विक्री संस्था	कर्जदार/ सह–कर्जदार/ हमीदारांचे नाव	विश्वस्त नाव	०७.०२.२०२५ रोजीस एकूण थकीत रक्कम	राखीव किंमत (रु. मध्ये)	इसारा अनामत रक्कम (इअर) (रु. मध्ये)	लिलावाची तारीख आणि वेळ	कब्जाचा प्रकार		
-			-							

7,89,89,980.79 7,90,00000/

दु. ०३:३० वाजता मिळकतीचे विवरणः उप प्रबंधक, सीबीडी बेलापूरच्या न्यायाधिकारीतेत करीता सी वूड्स इस्टेट, एनआरआय कॉम्प्लेक्स, सेक्टर ५४,५६,५८, नेरुळ, नवी मुंबई मध्ये फ्लॅट क्र

ट्रस्ट-

चेतन डोगरा (सह-कर्जदार)

५५/	एर/ रख/ एकप्/ पण्डे, माजमापत रण्ड.ण्ड चा.माटस सह आपन कार पाकिम जामा क्र. रख/ पण्डे					
	लिलावाच्या प्रक्रियेसंबंधित महत्वाची माहिती					
?	सर्व डिमांड ड्राफ्ट (डीडी) मुंबई येथे वरील नमूद आणि देय असे ट्रस्टच्या नावातील काढण्यात यावा.					
?	इअरचे सादरीकरणाचे शेवटचे दिनांक	लिलावाच्या दिनांकाच्या १ दिवस अगोदर प्राप्त असावा				
ş	बोलीचे सादरीकरणाकरिता ठिकाण	१ला मजला, एडलवैस हाऊस, सीटीएस रोड लगत, कलिना, मुंबई-४०००९८				
8	लिलावाचे ठिकाण (लिलावाचे वेबसाईट)	ई–लिलाव (<u>https://auction.edelweissarc.in</u>)				
ધ	संपर्क तपशिल	टोल फ्री क्रमांक: १८०० २६६ ६५४०, https://auction.edelweissarc.in/				
2	फिलकरीचे विशिधामचे दियांक आणि देल	अमोर्स जिस्तु केल्यापमणी				

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया ईएआरसी ची वेबसाईट म्हणजेच https://auction.edelweissarc.in मध्ये दिलेल्या लिंक चा संदर्भ घ्यावा.

४०) डीएचएफएल

सही/- प्राधिकृत अधिका एडलवैस ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड करीत

26,00000/-

Edelweiss

इन्व्हेंटिया हेल्थकेअर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र. ७०३-७०४, ७वा मजला, सोलारिस वन प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड,

एन. एस. फडके मार्ग, अंधेरी (पूर्च), मुंबई-४०००६९. महाराष्ट्र, भारत. ■ फोन: +९१ २२ ६१७६ ३००० ■ वेबसाईट: www.inventiahelthcare.com ■ सीआयएन: यु२४२३९एमएच१९८५पीएलसी०३७५९७

सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणासमोर, मुंबई खंडपीठ कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३०(३) आणि कंपनीज (कॉम्प्रोमायझेंस, ॲरेंजमेंटस् ॲण्ड ॲमल्गमेशन्स)

रुल्स, २०१६ च्या नियम ६ आणि ७ ला अनुसरुन कंपनी योजना याचिका क. २३४ सन २०२४

सीए(सीएए)/२३४/एमब-IV/२०२४

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० सहवाचता कलम २३२ आणि इतर प्रयोज्य तरतुदी सहवाचता कंपनीज (कॉम्प्रोमायझेस, औंजमेंटस् ॲण्ड ॲमल्गमेशन्स) रूल्स, २०१६ च्या नियम १५, तसेच राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण नियमावली, २०१६ च्या नियम ११. २३ आणि ३४ च्या प्रकरणात.

एफएलसीएन हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, भारतीय कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापित प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे १०२३, सोलिरस हबटाऊन, प्रोफे. एन. एस. फडके मार्ग, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, भारत ४०००६९ सीआयएन: यु७४९०९एमएच२०२४पीटीसी०३७५९७ (''अर्जदार क्र. ?''/''हस्तांतरक कंपनी'') सह इन्व्हेंटिया हेल्थकेअर लिमिटेड, भारतीय कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित पब्लिक लिमिटेड कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे युनिट क्र. ७०३-७०४, ७वा मजला, सोलारिस वन प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, एन. एस. फडके मार्ग, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६९. सीआयएन: यु२४२३९एमएच१९८५पीएलसी०३७५९७ (''अर्जदार क्र. २''/''हस्तांतरिती कंपनी'') आणि

त्यांच्या संबंधित भागधारकांच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रकरणात. <u>इन्व्हेंटिया हेल्थकेअर लिमिटेडच्या असुरक्षित धनकोंच्या न्यायाधिकरणाने बोलाविलेल्या सभेसाठी सूचना</u>

इन्व्हेंटिया हेल्थकेअर लिमिटेड ("अर्जदार क्र. ?"/"हस्तांतरी कंपनी") चे असुरक्षित धनको

सचना याद्वारे देण्यात येते की, वरील कंपनी योजना अर्ज क्र. २३४ सन २०२४ मधील दिनांक २९ जानेवारी. २०२५ रोजीच्या आदेशादारे (यानंतर आदेश असा उद्लेख) राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (यानंतर **न्यायाधिकरण** असा उद्लेख) च्या सन्माननीय मुंबई खंडपीठाने एफएलसीएन हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (यानंतर '**'अर्जदार क्र. १''/''हस्तांतरक कंपनी''** असा उल्लेख आणि इन्व्हेंटिया हेल्थकेअर लिमिटेड (**''अर्जदार क्र. २^{''}/[']'हस्तांतर कंपनी''**) आणि वरील सदर कंपनीच्या संबंधित भागधारकांच्या दरम्यान एकत्रिकरणाची प्रस्तावीत योजना सधारणेसह किंवा शिवाय विचारात घेणे आणि योग्य वाटल्यास मंजर करण्यासाठी अर्जदार क्र. २ च्या असुरक्षित धनकोंची सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामध्ये इतर बाबीसह कंपनी अधिनयम २०१३ च्या कलम २३०-२३२ अंजर्गत हस्तांतरीती कंपनीकडे अर्जदार क्र. १ चा उपक्रम दिलेला आहे. (यानंतर **''योजना''** असा उल्लेख). सदर आदेश आणि त्यातील निर्देशानुसार, कंपनी अधिनिम, २०१३ ('**'अधिनियम''**) च्या प्रयोज्य तरतुदी आणि वेळोवेळी सुधारित त्या अंतर्गत जारी सर्क्युलर्सच्य

अनुपालनात पुढे सूचना याद्वारे देण्यात येते क, अर्जदार क्र. २ च्या असुरक्षित धनकोंची सभा ही निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी सर्क्युलर १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्रे. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० (सह वेळोवेळी जारी असे इतर सर्वसाधारण सर्क्युलर्स) मध्ये उद्धेखित परिचालन प्रक्रियेचा (आवश्यकतेनुसार संबंधित सुधारणांसह) अवलंब करून व्हिडिओ कॉन्फरसिंग किंवा अदर ऑडिओ/व्हिज्युअल मिन्स (**''व्हीसी/ओएव्हीएम''**) मार्फत गुरुवार, १३ मार्च, २०२५ रोजी स. १०.३० वा. युनिट क्र. ७०३-७०४, ७ वा मजला, सोलारिस वन प्रिमायसेस को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, एम. एस. फडके मार्ग, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, भारत–४०००६९ येथे अर्जदार क्र. २ च्या नोंदणीकृत कार्यालयात घेण्यात येणार ओ. त्यानंतर न्यायाधिकरणाने बोलाविलेली सभा असा उल्लेख सद दिवशी, तारखेस आणि वेळी अर्जदार क्र. २ च्या सदर असुरक्षित धूनकोंना निगम व्यवहार मंत्रालय, भारत सरकारद्वारे विहित परिचालन प्रक्रियेचा अवलंब . रुरून न्यायाधिकरणाने बोलाविलेल्या हजर राहण्याची विनंती करण्यात येत आहे.

अर्जदार क. २ ने व्हीसी/ओएव्हिएम मार्फत रिमोट इलेक्टॉनिक व्होटिंग आणि वरील सदर सभेच्या दरम्यान ई-व्होटींगदारे मतदानाची सविधा परवली आहे. अर्जदार क्र. २ ने व्हीसी/ओएव्हिएम मार्फत न्यायाधिकरणाने बोलाविलेल्या हसर राहणे आणि सहभागी होणे त्यांना शक्य होण्यासाठी तसेच सूचनेत समाविष्ट ठरावाच्या मार्गाने योजना विचारात घेणे आणि मंजूर करणे असुरक्षित धनकोंना शक्य होण्यासाठी रिमोट ई-व्होटींग आणि न्यायाधिकरणाने बोलाविल्यास सभेच्या दरम्यान ई-व्होटींगसाठी सविधा परविण्यासाठी नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड ('**'एनएसडीएल''**) ची नियक्ती केली आहे. व्हीसी/ओएव्हिएम मार्फत सभेला हजर राहण्याची पशिलवार माहिती, सभेपूर्वी रिमोट ई-व्होटींग मार्फत आणि सभेच्या दरम्यान ई-व्होटींग मार्फत मतदान करण्याची पध्दत न्यायाधिकरणाने बोलाविलेल्या सभेच्या सूचनेतील टिपांमध्ये दिलेली आहे. सभेचे मानीव ठिकाण अर्जदार क्र. २ चे नोंदणीकृत कार्यालय राहील.

वरील सदर सभेच्या सुचनेसह त्यासाबतचे दस्तावेज १० फेब्रुवारी, २०२५ रोजी ईमेल मार्फत ३१ ऑगस्ट, २०२४ रोजीस अर्जदार क्र. २ च्या नोंदमध्ये नावे नसलेल्याअसुरक्षित धनकोना अर्जदार क्र. २ च्या नोंदीमधील तपशिलानुसार आणि रजिस्टर्ड पोस्ट, किंवा स्पीड पोस्ट, किंवा हाती पाठविले आहेत न्यायाधिकरणाने बोलाविलेल्या सभेची सचन आणि अधिनियमाच्या कलम २३०–२३२ सहवाचता कलम १०२ आणि त्या अंतर्गत अधिनियम आणि नियमावलीच्य इतर प्रयोज्य तरतुदीच्या अंतर्गत आवश्येक असल्यानुसार स्पष्टिकरणात्मक विवरण पत्र आणि इतर जाडपत्र अर्जदार क्र. २ ची वेबसाईट https://www.inventia iealthcare.com आणि एनएसडीएलची वेबसाईट https://www.evoting.nsdl.com/. वर पाहता डाऊनलोड करता येतील. सदर दस्तावेज हे न्यायाधिकरणाने

बोलाविलेल्या सभेच्या तारखेपर्यंत स. १०.०० ते साय. ५.०० दरम्यान युनिट क्र.७०३-७०४, ७ वा मजला, सोलारिस वन प्रिमायसेस को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, एन. एस. फडके मार्ग, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००६९ येथील अर्जदार क्र. २ च्या नोंदणीकृत कार्यालयातून आणि वन फोर्ब्स, २ ए आणि बी, २ रा मजला, व्ही. बी. गांधी मार्ग, काला घोडा, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे अर्जदार क्र. २ चे वकील ट्रायलिंगल यांच्या कार्यालयातून विनामुल्य प्राप्त करता रिमोट ई-व्होटींगला सोमवार १० मार्च, २०२५ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरूवात होईल आणि बुधवार, १२ मार्च, २०२५ रोज सायं. ५.०० (भाप्रवे) संपेल.

रिमोट ई-व्होटींग द्वारे मतदान करण्याची सुविधा ही न्यायाधिकरणाने बोलाविलेल्या सभेकरिता वरील नमृद नुसार वेळ संपल्यानंतर निष्क्रिय करण्यात येईल. अर्जदार क्र. २ चे असुरक्षित धनको ज्यांनी रिमोट ई-व्होटींगचा पर्याय निवडला आहे. तेच फक्त न्यायाधिकरणाने बोलाविलेल्या सभेला हजर राहणे आणि सहभाग होण्यासाठी हक्कदार राहतील परंतु न्यायाधिकरणाने बोलाविलेल्या सभेच्या दरम्यान पुन्हा मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत. ज्या असुरक्षित धनकोंना त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविले नाहीत अशा असुरक्षित धनकोंना rupa.desai@inventia.com येथे श्री. रुपा देसाई यांना ईमेल पाठवून १ मार्च, २०२५ रोजी दु. २.०० वा. (भाग्रवे) किंवा पूर्वी ते नोंदविण्यासाठी अर्जदार क्र. २ यांना संपर्क करण्याची विनंती करण्यात येत आहे. ईमेलची यशस्वी नोंदणी झाल्यास सूचना आणि रिमोट ई-

न्होटींग आणि न्यायाधिकरणाने बोलाविलेल्या सभेच्या दरम्यान ई-व्होटींग करीता तसेच न्यायाधिकरणाने बोलाविलेल्या सभेला हजर राहण्यासाठी लॉगईन क्रेडेन्शियल संबंधित असरक्षित धनकोना नोंदणीकत ईमेल पत्त्यावर पाठविण्यात येईल. फक्त तेच धनको ज्यांची नावे ३० ऑगस्ट, २०२४ रोजीस अर्जदार क्र. २ च्या नोंदीमध्ये असतील ते असुरक्षित धनकोंच्या सभेला हजर राहणे आणि रिमोट ई-व्होटींग/ई-व्होटींगची सुविधा घेण्यासाठी हक्कदार राहतील. असुरक्षित धनकोच्या मतदानाचे हक्क हे ३१ ऑगस्ट, २०२४ रोजीस कंपनीवरील त्यांच्या थकबाकीच्या प्रमाणात राहतील. कोणीही व्यक्ती/मंडळ जे ३१ ऑगस्ट, २०२४ रोजीस असुरक्षित धनको नाहीत त्यांना सदर सूचना फक्त माहितीसाठी समजणे आवश्यक आहे

आणि सभेत सहभागी होणे आणि/किंवा मतदान करण्यासाठी हक्कदार नाही. सभा व्हीसी/ओएव्हिएम मार्फत घेण्यात येणार असल्यामळे प्रतिपत्री व्यक्ती नियक्तीची सुविधा सभेसाठी उपलब्ध होणार नाही. तथापी निगम मंडळ जे असरक्षित धनको आहे ते सभेत सहभागी होण्यासाठी आणि रिमोट ई-व्होटिंग, ई-व्होटिंगमार्फत मतदान करण्यासाठी प्राधिकृत प्रतिनिधीची नियुक्ती करण्यासाठी हक्कदार आहेत आणि अशा निगम मंडळाने न्यायाधिकरणे बोलविलेल्या सभेच्या नियोजित वेळेपूर्वी किमान ४८ तास अगोदर त्यांचा ईमेल पत्ता म्हणजेच rupa.desai@inventia.com येथे अर्जदार क्र. २ यांना चिन्हांकित प्रतीसह त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर cs.shuklaabhishek@gmail.com येथे परिनिरीक्षकांना संबंधित ठराव/प्राधिकार

पत्राच्या रितसर स्कॅन्ड प्रमाणित प्रती (पीडीएफ फाईल) पाठविणे आवश्यक आहे. न्यायाधिकरणाने सदर न्यायाधिकरणाने बोलविलेल्या सभैचे अध्यक्ष म्हणून अर्जदार क्र. २च्या मंडळावरील स्वतंत्र संचालक श्री. वेंकटरामनन रवी तसेच न्यायाधिकरणाने बोलविलेल्या सभैकरिता परिनिरीक्षण म्हणून सी. एस. अभिषेक शुक्ला प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. वरील नमृद् योजना जारी न्यायाधिकरणाने बोविलेल्या सभेत मंजुरी झाली तरी ती त्यानंतर न्यायाधिकरणाचा आदेश आणि मंजुरीच्या अधीन राही. परिनिरिक्षकांच्या अहवालासह निष्कर्ष न्यायाधिकरणाने बोलावित संपल्यापासून (७) दिवसात अर्जदार क्र.२ ची वेबसाईट : <u>http://www.inventiahealthcare.com</u> आणि एनएसडीएलची वेबसाईट <u>http://www.evoting.nsdl.com/</u> वर दर्शविण्यात येतील.

कर तुम्हाला कोणतीही अडचण असल्यास किंवा तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असल्यास तर कृपया टोल फ्री क्र. ०२२-४८८६७००/०२२-२४९९७००० वर संपर्व करावा किंवा ई-मेल आयडी evoting@nsdl.in वर संपर्क करू शकता. सदर दिनांक १० फेब्रुवारी २०२५, मुंबई येथे

पूर्व, मुंबई, महाराष्ट्र भारत, ४०००६९

इन्व्हेंटिया हेल्थकेअर लिमिटेड : यनिट क्र. ७०३. ७०४. ७ वा मजला. सोलारीस वन प्रिमायसेस को–ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड. एन. एस. फडके मार्ग. अंधेरी

श्री. वेंकटरामनन रवि सभेसाठी न्यायाधिकरणाद्वारे नियुक्त अध्यक्ष

जाहिर सूचना

आलेल्या[°] **अनुसूची**मध्ये अधिक विशेषत: वर्णन करण्यात आलेल्या मालमत्तेबाबत **("मालमत्ता**" कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुर्दीनुसार अस्तित्वात असलेली, सीआयएन: एल३११०२एमएच१९६ गीएलसी०१३०११ धारक आणि एन—१०४ एमआयडीसी क्षेत्र जलगाव महाराष्ट्र भारत ४२५००३ ात्ता असलेली एक कंपनी **एमको लिमिटेड** यांच्या मालकी हक्काची चौकशी करीत आहोत

गनसार, मालमत्ता किंवा तिच्या कोणत्याही भागा मध्ये एमको लिमिटेडचे हक्क, शिर्षक, हिस्सा किंव तसंबंधाविरुद्ध किंवा संदर्भात कोणाही व्यक्तींचा कोणताही दावा असल्यास, याच्या पुढे किंवा अंतर्गत गत्याही भाडेपट्टी, उप— भाडेपट्टी, हस्तांतरण, नियुक्ती, भेट, विनिमय, परवानगी आणि परवाना, कुळ ताबा, वापर, वहीवाट, विश्वस्त, देखभाल, सुविधाधिकार, संपादन, मागणी, विकसन अधिकार, विका-क्षमता वापरण्याचा अधिकार, एफएसआयचा वापर, मखत्यारपत्र, प्रलंबित दावे, गहाण, धारणाधिका भार, गृहीतक (प्राप्तीच्या मार्गासह), तारण, हमी, कर्ज, ऋण, आगाऊ रक्कम, वारसा, योजना, वसीहत विभाजन, तडजोड, किंवा कोणत्याही कॉर्पोरेट स्ट्रक्चरिंग किंवा रीस्ट्रक्चरिंग (कोणत्याही विलीनीकरण डिमर्जर, दिवाळीखोरी, लिक्विडेशन, किंवा अन्यथा सह), किंवा कोणत्याही न्यायालयाचा, न्यायाधिकरणच महसल किंवा वैधानिक प्राधिकरणाचा किंवा लवादाचा कोणत्याही जप्ती, मनाई हकम, डिक्री, आदेश, निर्णय किंवा निवाडा अंतर्गत किंवा कोणत्याही करार, सामंजस्य करार, टर्म शीट आणि/किंवा इतर कोणताह डीड किंवा दस्तऐवज (एकतर कोणत्याही खटल्यात आव्हान दिलेले किंवा अन्यथा) अंतर्गत किंवा जमिनीन्य संदर्भात किंवा संबंधित कोणताही दावा किंवा मागणी असल्यास, जो मालकांचे हक्क, शिर्षक किंव हितसंबंधा प्रतिकल किंवा विसंगत असल्यास किंवा जरी इतर कोणतेही अधिकार, शिर्षक, मागणी, दाव किंवा हितसंबंध (एकत्रितपणे, **"दावे"**) असल्यास, त्यांनी याद्वारे आम्हाला आमचे कार्यालय खैतान ॲण्ड कंपनी, विकल, वन वर्ल्ड सेन्टर, टॉवर—१सी, १३वा मजला, सेनापती बापट मार्ग, मुंबई ४०००१३ येथे तसेच mumbai@khaitanco.com या ईमेल सदर सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १० (दहा दिवसांच्या कालावधीत ज्याच्या आधारावर असे दावे, मागणी किंवा हक्क केले जात आहेत अश्या सर्व ागदोपत्रांच्या प्रतींसहीत लिखीत स्वरुपात कळविणे आवश्यक आहे.

कुपया लक्षात घ्या की जर उपरोक्त कालावधी संपण्यापुर्वी कोणताही दावा प्राप्त झाला नाही तर अश रेस्थीतीत असे सर्व दावे किंवा मागण्या माफ केल्या गेल्या आहेत असे मानले जाईल आणि ते दावे एमव मिटेडवर किंवा आमच्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाहीत

वर संदर्भित अनुसूची

वेकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील, वागळे औद्योगिक इस्टेटमधील प्लॉट क्रमांक एफ–५ असलेला अंदा मोजमापीत २९.९२० चौरस यार्ड म्हणजेच २५.०१६ चौरस मिटर्स किंवा त्याआसपास असलेला जमिनीच किंवा भखंडाचा सर्व तो तकडा आणि खंड आणि त्यावर उभी असलेली कारखान्याची इमारत आणि इत औद्योगिक संरचनेसहीत. जिमनीच्या चर्तुःसीमा (दिनांक २२ सप्टेंबर १९६६ रोजीच्या भाडेपट्टा करारानुसान

त्तरेकडे वा त्या दिशेला प्लॉट क्र. डी—११ पर्वेकडे वा त्या दिशेला एमआयडीसीची जमीन पश्चिमेकडे वा त्या दिशेला : इस्टेट रोड

AXIS BANK LTD.

आज दिनांक १० फेब्रुवारी २०२५ खैतान ॲन्ड कंपनी करीता

> सही / हर्ष परिख भागीदाः

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांच्या समक्ष,

मंबई खंडपीठ कंपनी योजना याचिका क्रमोंक सी.पी. (सीएए) / ८(एमबी)२०२५ कंपनी योजना अर्ज क्रमांक सी.ए. (सीएए) / ४७(एमबी)२०२४ कंपनी कायदा, २०१३ च्या अनुषंगाने;

> कंपनी कायदा, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि त्याअंतर्गत लागू असलेल्या इतर तरतुदी आणि नियमांच्या अनुषंगाने;

> टीआयबीसीओ सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एनसीएलटी, मुंबई हं अधिकार क्षेत्र असलेली पहिली हस्तांतरीत होत असलेली कंपनी) आणि रनॅपीडेटा टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (एनसीएलटी, मंबई हे अधिकार क्षेत्र असलेली दुसरी हस्तांतरीत होत असलेली कंपनी) आणि सिट्रिक्स सि इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एनसीएलटी, बेंगळुरू हे अधिकार क्षेत्र असलेली तिस हस्तांतरीत होत असलेली कंपनी) यांचे क्लाउड सॉफ्टवेअर ग्रुप इंडिया प्रायव्हेत लिमिटेड (एनसीएलटी, बेंगळुफ हे अधिकार क्षेत्र असलेली हस्तांतरण करून घेणारी कंपनी) आणि त्यांच्या संबंधित भागधारकांसह विलीनीकरण योजनेच्य

टीआयबीसीओ सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत स्थापन झालेली कंपनी आहे जिचे नोंदणीकृत कार्यालय बिनारियस फ्लोअर क्रमांक २ आणि ३. दीपक कॉम्प्लेक्स, नॅशनल गेम्स रोड, शास्त्री नगर, येरवडा, पुणे, .)... पहिली याचिकाकर्ता कंपनी ाहाराष्ट्र. भारत. ४९१००६ येथे आहे. सीआयएन क्र. **(CIN)** : U72200PN2002PTC134898 स्नॅपीडेटा टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही भारतीय कंपनी कायदा, १८६६ अंतर्गत स्थापन झालेली कंपनी थाहे जिचे नोंदणीकत कार्यालय बिनारियस फ्लोअर कमांक २

भाणि ३, दीपक कॉम्प्लेक्स, नॅशनल गेम्स रोड, शास्त्री नगर,

पेरवडा, पूणे, महाराष्ट्र, भारत, ४११००६ येथे आहे.)... दुसरी याचिकाकर्ता कंपनी सीआयएन क्र. (CIN) : U74999PN2016FTC158098 याचिकेच्या सुनावणीची सूचना

द्याचिकच्या सुनावणाचा सूचना
दीआयबीसीओ सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एनसीएलटी, मुंबई हे अधिकार क्षेत्र असलेली पहिली हस्तांतरीत
होत असलेली कंपनी) आणि स्नंपीडेटा टेक्नांलांजीज प्रायव्हेट लिमिटेड (एनसीएलटी, मुंबई हे अधिकार क्षेत्र असलेली
टुसरी हस्तांतरीत होत असलेली कंपनी) आणि सिट्रिक्स सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एनसीएलटी, बेंग्कुरू हे
अधिकार क्षेत्र असलेली तिसरी हस्तांतरीत होत असलेली कंपनी) आणि त्यांच संबंधित भागधारक यांनी त्यांचे क्लाउंड
सॉफ्टवेअर युप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एनसीएलटी, बेंग्कुरू हे अधिकार क्षेत्र असलेली हस्तांतरण करूक घेणारी
कंपनी) मध्ये शोषण करून विलीनीकरण करण्यासंबंधीच्या योजनेला मंजुरी देण्यासाठी कंपनी कायदा, २०१३ च्या
कलम २३० ते २३२ अंतर्गत संयुक्त यांचिका पहिल्या आणि दुसऱ्या यांचिकाकरण कंपन्यांनी सादर केली होती आणि
१४ जानेवारी २०२५ रोजी माननीय न्यायाधिकरणाने ती स्वीकारती होती. ही यांचिका २२ फेब्रुबारी २०२५ रोजी
माननीय न्यायाधिकरणासमोर सुनावणी आणि अंतिम निकाली काढण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे.

सदर याचिकेला पाठिंबा देऊ किंवा विरोध करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने खाली दिलेल्या पत्त्यावर याचिकाकत्य कंपन्यांच्या वकिलाला त्याच्या/तिच्या किंवा त्यांच्या वकिलांच्या स्वाक्षरीसह. त्याच्या/तिच्या नाव आणि पत्त्यासह त्याच्यातिक्या बेह्न्या अशा रीतीने पाठवावी, जेणेकरून याचिकाकर्या कंपन्यांच्या विकलाला आणि राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाला मजला ४, ५, ६, एमएनटीएल इमारत, जीडी सोमाणी शाळेजवळ, कफ परेड, मुंबई ४००००५ या ठिकाणी ती, याचिकच्या सुनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेच्या दोन दिवस आधी गोहोचेल. ज्या ठिकाणी सदर व्यक्ती. याचिकेला विरोध करू इच्छित असेल. तिथे विरोधाचे कारण किंवा त्याच्या/तिच्य महाभूवः, प्रयाजिकाना स्वरूप्त व्यापा आव्यक्ता स्थित्य क्ष्मा क्ष्मा स्वरूप्त स्थाप्त क्ष्मा प्राचीय कारणीर्क्या (या व्याप्ति) मृष्यप्राची प्रता अशा सूचनेषद्व सावर करावी लागेल. याचिकाकत्यां कंपन्याच्या विकलाकडून याचिकेची प्रत आवश्यः भ्रसलेल्या कोणत्याही व्यक्तीला विहित शुल्क भरून दिली जाईल.

अजित सिंग तवर अँड कंपनी, ॲडव्होकेट्र ऑफिस क्रमांक ३०५/३०६, रीजेंट चेंबर्स स रेस्टॉरंटच्या वर. जमनालाल बजाज मार्ग आक्षित क्रमाक २०५७२०६, राजठ नवात, स्टेटस रेस्टॉरंटच्या वर, जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१

नोंदणीकृत कार्यालय :- ॲक्सिस बँक लि., ''त्रिशुल'', 3रा मजला, समर्थेश्वर मंदीर समोर, लॉ गार्डन एलिब्रिज जवळ, अहमदाबाद - 380006. शाखेचा पत्ता - ॲक्सिस बॅंक लि., पाचवा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी -1, टीटीपी इंडस्ट्रीअल एरिया,

गुगलासन रोड, ऐरोली, नवी मुबंई - 400708

(नियम ८(१) **ताबा सूचना**

ज्याअर्थी, खाली सही करणार **ॲविसस बँक लि,** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने वित्तीय प्रतिभूतीकरण व पुनर्रचना आणि प्रतिभूती अंमलबजावर्ण अधिनियम २००२ च्या अंतर्गत तसेच प्रतिभृती हिताधिकार (येथे ''सांगित कायदा'' म्हणून संदर्भित) आणि सुरक्षा हित (अमलबजावणी)नियमावर्ल 2002 च्या (नियम 3) सह वाचल्या जाणाऱ्या कलम 13(12) अंतर्गत खाली नमुद केलेल्या कर्जदार / गहाणदाराना नोटीसमध्ये नमुद केलेल्या एकूप थकबाकीची परतफेड करण्याची 13 (2) मागणी सूचनेनुसार 60 दिवसांचा आत भरपाई करण्याच्या उद्देश्याने सुचना दिली होती.

नमूद कर्जदार / जमानतदार / गहाणदार यांनी खालील नमूद रक्कमेची परतफेड न केल्यामुळे एतद् व्दारा खाली नमूद कर्जदार / जमानतदार / गहाणदार / जमानतदार आणि सर्व सामान्य जनतेला सूचित करण्यात येते की खालील सही करणा–यांनी उक्त नियमावली सह वाचल्य जाणा–या आणि उक्त अधिनियमाच्या कलम 13 उपकलम (4) च्या सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेंट रुल्स 2002 अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करु बँकेस गहाण असलेल्या खालील मालमत्तेचा **प्रत्यक्ष ताबा** बँकेने घेतला आहे.

विशेष करून कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला एतद् व्दारा वरील संपत्तीच्या विषयी काहीही घेणे देणे न करण्याकरीता ताकीद दिली जात आहे. तसेर पुढील संपत्तीचे व रक्कमेवरील व्याजाचे आणि अन्य खर्चाचे देणेघेणे **ॲक्सिस बँक लि,** व्याजासह इतर प्रभाराधिन राहील सुरक्षित मालमत्तेची पूर्तत यासाठी कर्जदाराचे लक्ष कायद्याच्या कलम 13 मधील उप-कलम (8) मधील तरतुदीसाठी कर्जदाराचे विशेष लक्ष आमंत्रित केले आहे.

अ. क्र.	कर्जदार / सह- कर्जदार / गहाणदार / जामीनदाराचे नाव व पत्ता	थकबाकी रक्कम रु.	मागणी सूचनेची तारिख ताब्याची तारिख				
1.	कर्ज खाते क्र. PHR0647*7116143	रु. 2195603/- (रुपये एकवीस लाख पंच्याण्णव हजार सहाशे	29-7-2022				
	1) रेशमा खान (कर्जदार / जमानतदार / गहाणदार / जिपीओए) 2) श्री. एशर शमीम खान	तीन फक्त) 28-07-2022 रोजी देय रक्कम, त्यावरील पुढिल व्याजासह कराराच्या दराने तसेच पेमेंट केलेल्या तारखेपर्यंतचे सर्व खर्च,व शुल्क.	05.02.2025				
	(सह-कर्जदार / जमानतदार / गहाणदार / जिपीओए)	લવ,ય શુલ્બ.					
	पलंट नं. 403, चौथा मजला, टाईप ए4-ए1, बिल्डिंग नं. 06, फेस-1 ''आयपीएसटी नवोदय'' या नावाने ओळखला जानारा प्रोजेक्ट जमीनीचा						

बेआरंग सर्वे न. 995 / पका / 1 (जुना सर्व न. 170 पका) गांव शिरगांव, जवाहर नवादया ।वधालय माग, । पालघर– 401404 एरिया क्षेत्रफळ 28.14 चौ.मी (रेरा करारा प्रमाने) किंवा 35.49 चौ.मी (विकास मंजुरीनुसार)

2.	कर्ज खाते क्र. PHR0574*6638411	रु. 2191545/- (रुपये एकवीस लाख एक्याण्णव हजार पाचशे पंचेवाळीस फक्त) 24-06-2022 रोजी देय रक्कम, त्यावरील	24-6-2022
	1) सागर पोपट रासल (कर्जदार / जमानतदार / गहाणदार / जिपीओए)	पुढिल व्याजासह कराराच्या दराने तसेच पेमेंट केलेल्या	04.02.2025
	2) विशाल भगवान गायकवाड (सह-कर्जदार / जमानतदार / गहाणदार / जिपीओए)	तारखेपर्यतचे सर्व खर्च,व शुल्क.	
		(,,, , , , , , , , , , , , , , , , , ,	~ ~

फ्लॅट नं. 11, तीसरा मजला, ए-विंग, ''दत्त कृपा अपार्टमेंट'' या नावाने ओळखली जानारी बिल्डिंग, आता सोसायटी हि ''दत्त कृपा ए-विं को–ऑप हाउसिंग सोसायटी लिमीटेड या नावावी ओळखली जाते, रा गाव शिरगाव येथे स्थित, (गावथान) बदलापुर (पुर्व) ता. अंबरनाथ, जि. ठोणे 421503 क्षेत्रफळ एरिया 500 चौ फुट तसेच 46.46 चौ मी (बिल्ट अप)

	कर्ज खाते क्र. PHR0647*4532406 1) श्री. निलेश उत्तम शिनोलीकर	रु. 3,28,94,573/- (रुपये तीन कोटी अठ्ठावीस लाख चौ-याण्णव	19.04.2023
	1) श्रा. ।नलश उत्तम शिनालाकर (सहकर्जदार / जमानतदार / गहाणदार / जिपीओए)	हजार पाचशे त्र्याहत्तर फक्त) 22-02-2023 रोजी देय रक्कम, त्यावरील पुढिल व्याजासह कराराच्या दराने तसेच पेमेंट केलेल्या तारखेपर्यतचे सर्व खर्च,व शुल्क.	05.02.2025
ı	<u></u>	45000 20 20 20 20 20 20 20 20 20 20 20 20	رعــــــــــــــــــــــــــــــــــــ

। आणि तुकडा फ्लॅट नं. 2503, क्षेत्रफळ सुमारे 153 00 चौ मी (वापर या नावाने ओळखली जानारी बिल्डिंग सोबतच झाकलेली कार पार्किंग प्लॉट बेअरिंग सीटीएस नं. 1ए / 170 चा भाग सर्वे नं. 161, प्लॉट ने. बी-1 न्यु सीटीएस नं. 1/ए / 170 / बी रा. रेव्येन्यु गाव- पहाडी, लक्ष्मी नगर, महाकाली मार्ग येथे स्थित, लिंक रोड, गोरेगाव (पश्चिम) मुंबई

कर्ज खाते क्र. PHR0573*6925717 1) कबिरा संजय नाथभाई	रु. 29927059/- (रुपये दोन कोटी नव्याण्णव लाख सत्तावीस	15-7-2023
ा) काशो राजय नायमाइ (कर्जदार / जमानतदार / गहाणदार / जिपीओए) 2) शितल संजय कबिरा (सह-कर्जदार / जमानतदार / गहाणदार / जिपीओए)	हजार एकोणसाठ फक्त) 11.07.2023 रोजी देय रक्कम, त्यावरील पुढिल व्याजासह कराराच्या दराने तसेच पेमेंट केलेल्या तारखेपर्यतचे सर्व खर्च,व शुल्क.	04.02.2025
, , , , ,	। लएटी, यमुना नगर, मिल्लत नगर समोर, ऑफ लिंक रोड, गाव ओशीवार	ा, अंधेरी पश्चिम-

	रु. 2266260/- (रुपये बावीास लाख सहासष्ठ हजार दोनशे साठ	29-8-2022
 शेख परवेज आलम (कर्जदार / गहाणदार) श्रीमती. नरगीस शेख 	फक्त) 25.08.2022, रोजी देय रक्कम, त्यावरील पुढिल व्याजासह कराराच्या दराने तसेच पेमेंट केलेल्या तारखेपर्यंतचे सर्व खर्च.व	05.02.2025
(सह-कर्जदार / जमानतदार / गहाणदार / जिपीओए)	शुल्क.	03.02.2023
फलॅट नं 302 ''ए विंग तीसरा मजला बिल्डिंग नं 5	टाईप ए. रहिवासी बिलिङंग ''मस्काम अपार्टमेंट'' या नावाने ओळखली	जानारी बिलिडंग

महावीर इस्टेट मध्ये बिल्डिंग नं. 5 बांधकाम जमीनीचार बेअरिंग गट न 662,738, 743 ते 750, 752 753,846,847,849,848 / 2,843 / 3, 742,751, गाव- शिलगाव, न्यु सातपती रोड, ता. आणि जि. पालघर- 401401. एरिया क्षेत्रफर 35.45 चौ मी कार्पेट एरिया+150 चौ फट छत दिनांक: 04-02-2025, 05.02,2025

अधिकृत अधिकारी. ॲक्सिस बँक लि. ठिकाण: अंबरनाथ, गोरेगाव, अंधेरी, पालघर

जाहीर सूचना सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, माझे

अशील श्री. जितेंद्र मगनलाल यादव, पत्ता सदनिका क्र. ए -१४०१, रविराज पाल्म्स, मीर भायंदर रोड, पुनम गार्डन, मीरा रोड पूर्व जिल्हा ठाणे ४०११०७, यांच्याकडे १) सर्वे क्र १५८, हिस्सा नं. २ (पैकी), क्षेत्र ०-२२-(हे.आर.प्र.), २) सर्वे नं. १५९, हिस्सा नं. १ (पैकी) क्षेत्र ०-०१-५, पो. ख. ०-०२-३ (हे.आर.प्र.), ३ सर्वे नं. १५९, हिस्सा नं. ५ (पैकी), क्षेत्र ०-०६-५ पो. ख. ०-०३-३ (हे.आर.प्र.), ४) सर्वे नं. १५९ हिस्सा नं. ६ (पैकी), क्षेत्र ०-१६-०, पो. ख. ०-०७ ८ (हे.आर.प्र.), ५) सर्वे नं. १६०, हिस्सा नं. (पैकी), क्षेत्र १-१७-२ (हे.आर.प्र.), ६) सर्वे न १६१ (पैकी), क्षेत्र ०-३५-२ (हे.आर.प्र.), ७) सर्व नं. १६५, हिस्सा नं. १ (पैकी), क्षेत्र ०-७६-१, पो ख. ०-०१-८ (हे.आर.प्र.), गाव मौजे जुचंद्र तालुका वसई, जिल्हा जिल्हा, येथील जमिन मिळकती, तसेच १) जुना सर्वे नं. २०५, नवीन सर्वे नं. ३२, हिस्सा नं. १ (पैकी), क्षेत्र ०-२९-(हे.आर.प्र.), २) जुना सर्वे नं. २०५, नवीन सर्वे न ३२, हिस्सा नं. १ (पैकी), क्षेत्र ०-५८-(हे.आर.प्र.), ३) जुना सर्वे नं. २०६, नवीन सर्वे न ३४, हिस्सा नं. १/३ (पैकी), क्षेत्र ०-४७-८, पो. ख ०-०१-८ (हे.आर.प्र.), ४) जुना सर्वे नं. २०८ नवीन सर्वे नं. २७, हिस्सा नं. २/३ (पैकी), क्षेत्र ० २१-३, पो. ख. ०-०१-५ (हे.आर.प्र.), ५) जुना सर्वे नं. २०६, नवीन सर्वे नं. २७, हिस्सा नं. १/१ (पैकी), क्षेत्र ०-२५-३, पो. ख. ०-०१-(हे.आर.प्र.), ६) जुना सर्वे नं. ३२६, नवीन सर्वे नं २४, हिस्सा नं. १४ (पैकी), क्षेत्र ०-०८-६, पो. ख ०-००-५ (हे.आर.प्र.), ७) जुना सर्वे नं. ३२७ नवीन सर्वे नं. २५, हिस्सा नं. २, क्षेत्र ०-२४-६, पं ख.०-०१-८(हे.आर.प्र.), गाव मौजे मालजीपाडा तालुका वसई, जिल्हा पालघर, येथील जमीन मिळकत आणि तसेच १) जुना सर्वे नं. ३२६ नवीन सर्वे नं. २४, हिस्सा नं. ८ (पैकी), क्षेत्र ० ०४-३, पो. ख. ०-००-२ (हे.आर.प्र.), २) जुना सर्वे नं. २०३, नवीन सर्वे नं. २८, हिस्सा नं. १/४ (पैकी),क्षेत्र०-१८-०,पो.ख. ०-०१-८ (हे.आर.प्र.) ३) जुना सर्वे नं. २०६, नवीन सर्वे नं. २८, हिस्स . १/१ (पैकी), क्षेत्र ०-१८-०, पो. ख. ०-०१-(हे.आर.प्र.), ४) जुना सर्वे नं. २०३, नवीन सर्वे नं २८, हिस्सा नं. १/२ (पैकी), क्षेत्र ०-५७-९, पो. ख ०-०५-३ (हे.आर.प्र.), ५) जुना सर्वे नं. २०४ नवीन सर्वे नं. ३०, हिस्सा नं. १/२ (पैकी), क्षेत्र ० ५८-०, (हे.आर.प्र.) गाव मौजे मालजीपाडा तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जमीन ाळकतींचे मालकी अधिकार आहेत (ह्या<mark>प</mark> सदर जमीन मिळकती संबोधण्यात येईल) आता माझे अशील सदर जमीन मिळकतींचे टायटल शोधीत आहेत, तरी सदर जमीन मिळकती संदर्भात कोणाची, कसल्याई प्रकारची हरकत असल्यास ती माझ्या खालील पत्त्यावर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत योग्य त्या कागद पत्रा सहीत नोंदवावी. तसे न केल्यास माझे अशील पुढे व्यवहार पर्ण करतील आणि कोणाचे हि म्हणण ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी. ॲड. महेश म. हुंडारे पत्ताः एच - ३०२. एव्हरग्रीन सिटी

सिद्धिविनायक 'एच' को. ऑप. हौ. सो लि., हरकेश जी सी सी क्लब जवल मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७. दि. ०९/०२/२०२४ जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, सदनिका क्र. ५०१, क्षेत्र ४०५३ चौ.फूट, (५ आर.एच.के.) पाचवा मजलो, डी विंग, "अल्टो मॉण्टे'' बिल्डिंग, मालाड, मुंबई ही सदनिका दिनांक २१ नोव्हेंबर २०२४, रोजीच्या नोंदणीकृत कराराने ज्याचा नोंदणी क्र. बरल/१६८६४/२०२४ दिनांक २१/११/२०२४ श्री. सईद मुस्तफा हुसौनी यांनी माझे अशिलांना ँकेली आहे. विक्री सदनिकेसंदर्भात माझे अशील नामाधिकाराचा तपास करीत आहेत तरी सदरह् सदनिकेसंदर्भात कोणाही व्यक्तीचा वा संस्थेचा कठल्याही प्रकारचा हक्क, अधिकार, बोजा किंवा हितसंबंध असल्यास सदरह नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत सर्व लेखी प्राव्यानिशी खालील पत्त्यावर कळवावे. अन्यथा संदर्भाशिवाय स्वच्छ नामाधिकार प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

> ॲड. राजेश ध. पाटील धनु विला, राधाकृष्ण मंदिराजवळ. मोर्वा गाव, भाईन्दर (पश्चिम), ठाणे-४०१ १०१

जाहीर सूचना

आमच्या अशिलांच्या सूचनेनुसार, आम्ही फोर्ट विभागाच्या सी.एस. क्र. १९६२ धारक प्लॉट क्र. २२१, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ येथे स्थित मेकर चेंबर्स V अशा ज्ञात बिलिंडगमधील ७व्या मजल्यावरील कार्यालय क्र. ७२१. मोजमापित ४६० चौ.फूट संलग्नित ४२.७५ चौ.मीटर्स किंवा तत्सम बिल्टअप क्षेत्र मधील सर्व लाभार्थी हक, नामाधिकार आणि हितसंबंध आणि द मेकर चेंबर्स प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या विभिन्न क्र. ११३६ ते ११४० आणि ११४१ ते ११४५ (सर्व एकत्रित) धारक प्रत्येकी रू. ५०/- चे १० शेअर्सच्या संदर्भामध्ये श्री. विजय ब्रीज पंजाबी आणि मौ पनम बीज पंजाबी यांचे नामाधिकार तपासत आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना सदर शेअर्स किंवा सदर परिसराच्या संदर्भामध्ये कोणाताही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावे लिखित निम्नस्वाक्षरीकारांना त्यावरील पूरक कागदोपत्री पूराव्यासह या सूचनेच्या प्रकाशनाच्या १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, दावे जर असल्यास ते त्यागित समजले

राजन आर. हिरानंदानी राजन हिरानंदानी अँड असोसिएट्स, वकील

५०४ ए/बी नीलकंठ, ९८ मरीन ड्राईव्ह, मुंबई - ४०० ००३ दिनांक- १०.०२.२०२५

जाहीर सूचना

माझ्या अशिलाच्या सुचनेनुसार, ख्रिस्तिना मेरी एम. फर्नांडिस यांच्या नामाधिकाराची चौकशी करत आहे, जी फ्लॅट क्रमांक ३०१, चटई क्षेत्र ७५५ चौ 'मटर फ्लॅट'') स्थित आहे. तसेच, १०० चौ. फूट क्षेत्रफळ असलेले स्टिल्ट पार्किंग जागा क्रमांक १ 'स्टिल्ट कार पार्क'') ९१, सेंट अँड्यूज रोड, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०००२५ येथे, सल्सेट कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.च्या इस्टेट लॅनमधील प्लॉट क्रमांक ९१, तसेच गाव - वांद्रे, तालका – मारूथ मल्मेट नोंटणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथे सिटी प्तर्वेक्षण क्रमांक सी/४४० असलेल्या जिमनीवर आहे. वरील फ्लॅट, स्टिल्ट कार पार्क आणि समाविष्ट ''कोझीडेल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग प्रोसायटी लिमिटेड^{''} मध्ये समभाग प्रमाणपत्र क्रमांक प अंतर्गत विभिन्न क्रमांक २१ ते २५ (टोन्ही समाविष्ट) ''समभाग'') यासोबत संबंधित आहेत (सदर फ्लॅट स्टेल्ट कार पार्क आणि समभाग यांना पुढे एकत्रितपणे 'सदर मालमत्ता'' असे संबोधले जाईल).

कोणत्याही व्यक्तीस वरील मालमत्ता किंवा त्याच्य कोणत्याही भागावर नामाधिकाराविरुद्ध विक्री अदलाबदल, तारण, शुल्क, धारणाधिकार, भाडेपट्टी, वारसा, भेट, विश्वस्त, देखभाल, ताबा, सविधाधिकार, कर्ज, आगाऊ रक्कम, निषेधाज्ञा किंवा . जेणत्याही न्यायालय न्यायाधिकरण (रिव्हिन्य किंवा आर्बिट्रल) अथवा कोणत्याही प्राधिकरणाने दिलेला कोणताही हुकूम, आदेश, निर्णय किंवा विक्री कराराद्वारे इतर कोणताही हक असल्यास. त्यांनी ही सचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत नेम्नस्वाक्षरीकारांना अशा दाव्यांच्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह लेखी स्वरूपात नोंदवावा, कसुर केल्यास असा दावा/वें काही असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित मानले जातील मुंबई: १० फेब्रुवारी, २०२५

एस. रेगो होम-कमिंग ४७, वारोडा रोड. वांद्रे (प.), मुंबई, ४०००५०

ORIENT Orient Technologies Limited (Formerly known as Orient Technologies Drivets Limit 1)

CORPORATE IDENTIFICATION NUMBER: U64200MH1997PLC109219 "Registered Office: Off No-502, 5th Floor, Akruti Star, Central Road, MIDC, Opp. Akruti Point Central, Andheri (East), Mumbai – 400 093.

Corporate Office: 602, Ackruti Center Point, MIDC Central Road, Andheri (East), Mumbai Maharashtra – 400 093" E-mail: complianceofficer@orientindia.net; Website: www.orientindia.in; Tel: +91 22 4292 8777

Extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 (Rs. in Lakhs, except per equity share data

				Standa	lone		
Sr.			Quarter Ended		Nine Mont	hs Ended	Year Ended
No.	Particulars	December 31, 2024	September 30, 2024	December 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	20,943.06	22,507.30	15,572.60	58,381.44	42,389.22	60,686.40
2	Net Profit for the period/ year (before tax and Exceptional items)	1,709.62	1,941.09	1,554.28	4,899.23	3,730.86	5,491.17
3	Net Profit for the period/ year before tax (after Exceptional items)	1,709.62	1,941.09	1,554.28	4,899.23	3,730.86	5,491.17
4	Net Profit for the period/ year after tax (after Exceptional items)	1,265.61	1,505.89	1,085.08	3,699.92	2,724.56	4,144.82
5	Total Comprehensive Income for the period/ year [Comprising Profit for the period/ year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,269.97	1,510.26	1,089.01	3,713.01	2,734.11	4,162.27
6	Equity Share Capital	4,164.17	4,164.17	3,500.00	4,164.17	3,500.00	3,581.65
7	Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet)						13,948.96
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	a) Basic*	3.36	4.15	3.11	9.82	7.81	11.80
	b) Diluted*	3.36	4.15	3.11	9.82	7.81	11.80

* Not Annualised Notes:

Place: Mumbai

Date: February 6, 2025

a) The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 filed with the Stock Exchange(s) on February 06, 2025 under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the aforementioned Financial Results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and the Company's Website

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 6, 2025

For Orient Technologies Limited

Ajay Baliram Sawant Chairman & Managing Director (DIN: 00111001)

प्रपत्र क्र. युआरसी-२

नोंदणीकरिता जाहिरात देणारी सूचना कंपनी (नोंदणीसाठी प्राधिकृत) नियम, २०१४ च्या नियम ४(१) ला अनुसरून)

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनच्छेट ३६६ च्या उप-अनच्छेट (२) च्या तरतूदीअंतर्गत शेअर्सद्वारे मर्यादित पब्लिक कंपनी म्हणून, नाव मे. लॉजिकलुप व्हेंचर्स एलएलपी (एलएलपीआयएन-एएजे-३२९१) कंपनी कायदा ... २०१३ च्या प्रकरण च्या XXI भाग । अंतर्गत नोंदणीकृत होण्यासाठी सेंट्रल रेजीस्ट्रेशन सेंटर, इन्स्टिट्यट ऑफ कॉपॉरेट अफेअर्स (आयआयसीए). प्लॉट क्र. ६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मानेसर गुरगाव, हरियाणा-१२२०५० येथे सदर पंधरा दिवसानंतर तथापि तीस दिवसाची समाप्ती पूर्वी एक अर्ज देण्यासाठी प्रस्तावित आहे.

कंपनीचे मुख्य उद्दिष्ट सॉफ्टवेअर विकास सेवा संसाधन वाढवणे. जाहिरात आणि डिजिटल मार्केटिंग सेवा, मारटेक उपाय, तंत्रज्ञान सल्ला आणि ई कॉमर्स

प्रस्तावीत कंपणीच्या संघटनेच्या मसद्याची डाफ्टची प्रत व प्रस्तावित संघटनेच्या मसुद्याची प्रत **प्रीमियर** हाऊस, प्लॉट क्र. ३८, १ला मजला, ए १, सेंट्रल रोड, चकाला एमआयडीसी, अंधेरी पू., मुंबई-४०००९३ येथे तपासण्यात येईल. सूचना याद्वारे देण्यात येते की, कोणत्याही व्यक्तीस सदर

अर्जासंबंधात कोणतेही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरूपात सेंट्रल रेजीस्ट्रेशन सेंटर, इन्स्टिट्यूट ऑफ कॉपॉरेट अफेअर्स (आयआयसीए) प्लॉट क्र. ६.७.८. सेक्टर ५. आयएमटी मानेसर गुरगाव, हरियाणा-१२२०५० येथे च्यासह रजिस्ट्रार अॉफ कंपनीज, मुंबई १००, एव्हरेस्ट, मरिन ड्राईव्ह नेताजी सभाष चंद्र बोस रोड, धस वाडी, चर्चगेट मुंबई-४००००२ ला प्रत ह्या सुचनेच्या प्रसिध्दिच्या ् **तारखेपासून २१ (एकवीस)** दिवसांच्या आत कळवू शकता सह त्यांच्या नोंदणीकत कार्यालय येथे

प्रस्तावित कंपनीकडे एक प्रत पाठवावा. दिनांक ७ फेब्रुवारी, २०२५

अर्जदारांचे नावे . श्री. निरव जयेश गोसालिया नियुक्त भागीदार

t. श्री. हरीश कांतीलाल पटेल - नियुक्त भागीदार ३. श्री मयंक चंद्रकांत व्होरा नियक्त भागीदार

८. कु. निमता नीरव गोसालिया भागीदार . सुश्री दीपाली मयंक व्होरा भागीदार

६. श्री कांतीलाल दामोदरदास पटेल भागीदार श्री. जयेशकुमार पटेल भागीदार

FINANCIAL EXPRESS

Continued from previous page. If there is any revision in the Offer Price on account of future purchases / competing offers, it will be done only VII. TENTATIVE SCHEDULE OF THE ACTIVITIES PERTAINING TO THE OFFER: upto one working day prior to the date of commencement of the TP in accordance with Regulation 18(4) of the Takeover Regulations and would be notified to the shareholders by way of another public announcement in the

same newspapers where the DPS has appeared. FINANCIAL ARRANGEMENTS:

Assuming full acceptance under the offer, the maximum consideration payable by the Acquirers under the offer would be Rs. 18,03,98,400/- (Rupees Eighteen Crores Three Lacs Ninety Eight Thousand Four Hundred Only) ("maximum consideration") i.e., consideration payable for acquisition of 42,95,200 equity shares of the target Company at offer price of Rs. 42.00/- per Equity Share. The Acquirers have adequate resources to meet the financial requirements of the Open Offer. No funds are

being borrowed from any bank or financial institution for the purpose of this Open Offer by the Acquirers. The Acquirers, the Manager to the Offer and Axis Bank Limited, a Banking Corporation incorporated under the

laws of India, have entered into an escrow agreement for the purpose of the Offer (the "Escrow Agreement") in accordance with regulation 17 of the SEBI (SAST) Regulations, 2011. Pursuant to the Escrow Agreement, the Acquirers on February 07, 2025 have deposited cash of an amount of Rs. 1,805.00 Lacs in an escrow account opened with Axis Bank Limited, which is in excess to 100% of the Offer Consideration. The Acquirers has duly empowered Navigant Corporate Advisors Limited, the Manager to the Open Offer, to

realize the value of the Escrow Account in terms of the SEBI (SAST) Regulations, 2011.

CA Madhav Lodhi (Membership No. 411726), Partner of M/s. Nirmal Niresh & Company, Chartered Accountants (Firm Registration No. 022295N) has certified that the Acquirers have sufficient resources to make the fund requirement for fulfilling all the obligations under the Offer.

Based on the above and in the light of the escrow arrangement, the Manager to the Open Offer is satisfied that the firm arrangements have been put in place by the Acquirers to fulfill their obligations through verifiable means in relation to the Offer in accordance with the SEBI (SAST) Regulations, 2011.

VI. STATUTORY AND OTHER APPROVALS REQUIRED FOR THE OFFER:

As of the date of this DPS, except approval of BSE in accordance with Regulation 28 of SEBI (LODR) Regulations, 2015 in respect of Proposed Preferential Issue, there are no other statutory approvals required for this Offer. However, if any statutory approval that become applicable prior to completion of this Offer, this Offer would be subject to the receipt of such other statutory approvals that may become applicable at a later date.

Non-resident equity shareholders who wish to tender their equity shares in the Target Company in this Offer will be required to submit all the applicable Reserve Bank of India (hereinafter referred to as "RBI") approvals that they would have obtained for acquiring, the equity shares of the Target Company. In the event such RBI approvals are not submitted, the Acquirers reserves the sole right to reject the equity shares tendered in the

The Acquirers, in terms of regulation 23 of the SEBI (SAST) Regulations, will have a right not to proceed with the Offer in the event the statutory approvals indicated above are refused. In the event of withdrawal, a PA will be made within 2 working days of such withdrawal, in the same newspapers in which this DPS has appeared.

In case of delay in receipt of any statutory approval, the SEBI may, if satisfied that delayed receipt of the requisite approvals was not due to any willful default or neglect of the Acquirers or failure of the Acquirers to diligently pursue the application for the approval, grant extension of time for the purpose, subject to the Acquirers agreeing to pay interest to the shareholders as directed by the SEBI, in terms of regulation 18(11) of the SEBI (SAST) Regulations. Further, if delay occurs on account of willful default by the Acquirers in obtaining the requisite approvals, regulation 17(9) of the SEBI (SAST) Regulations will also become applicable and the amount lying in the Escrow Account shall become liable to forfeiture.

No approval is required from any bank or financial institutions for this Offer.

Activity

Wenaith	Date	Day
Public Announcement	06.02.2025	Thursday
Publication of Detailed Public Statement in newspapers	10.02.2025	Monday
Submission of Detailed Public Statement to BSE, Target Company & SEBI	10.02.2025	Monday
Last date of filing draft letter of offer with SEBI	17.02.2025	Monday
Last date for a Competing offer	05.03.2025	Wednesday
Receipt of comments from SEBI on draft letter of offer	12.03.2025	Wednesday
Identified date*	17.03,2025	Monday
Date by which letter of offer be dispatched to the shareholders	24.03.2025	Monday
Last date for revising the Offer Price	27.03.2025	Thursday
Comments from Committee of Independent Directors of Target Company	27.03.2025	Thursday
Advertisement of Schedule of activities for open offer, status of statutory and other approvals in newspapers and sending to SEBI, Stock Exchange and Target Company	28.03.2025	Friday
Date of Opening of the Offer	01.04.2025	Tuesday
Date of Closure of the Offer	16.04.2025	Wednesday
Post Offer Advertisement	24.04.2025	Thursday
Payment of consideration for the acquired shares	02.05.2025	Friday
Final report from Merchant Banker	09.05.2025	Friday

*Identified Date is only for the purpose of determining the names of the shareholders as on such date to whom the 2 Letter of Offer would be sent. All owners (registered or unregistered) of equity shares of the Target Company (except the Acquirers, promoters and Selling Company) are eligible to participate in the Offer any time before the closure of the Offer

VIII. PROCEDURE FOR TENDERING THE SHARES IN CASE OF NON RECIEPT OF LETTER OF OFFER:

All owners of Equity Shares (except the Acquirers, Promoter and Selling Company) whether holding Equity Shares in dematerialized form or physical form, registered or unregistered, are eligible to participate in the Offer any time before closure of the tendering period.

There shall be no discrimination in the acceptance of locked-in and non-locked-in shares in the Offer. The residual lock-in period shall continue in the hands of the Acquirers. The shares to be acquired under the Offer must be free from all liens, charges and encumbrances and will be acquired together with the rights attached thereto.

Persons who have acquired the Equity Shares of the Target Company but whose names do not appear in the register of members of the Target Company on the Identified Date or unregistered owners or those who have acquired the Equity Shares of the Target Company after the Identified Date or those who have not received the Letter of Offer, may also participate in this Offer.

The Open Offer will be implemented by the Acquirers through the Stock Exchange Mechanism made available by the Stock Exchange in the form of a separate window ("Acquisition Window") as provided under the SEBI (SAST) Regulations and SEBI Circular CIR/CFD/POLICYCELL/1/2015 dated April 13, 2015 issued by SEBI and as amended by SEBI Circular CFD/DCR/2/CIR/P/2016/131 dated December 09, 2016 and as per further amendment vide SEBI Circular SEBI/HO/CFD/DCR-III/ CIR/P/2021/615 dated August 13, 2021 and SEBI's Master Circular dated February 16, 2023, bearing reference number SEBI/HO/CFD/PoD1/P/CIR/2023/31 ("Master Circular")

BSE Limited shall be the designated Stock Exchange for the purpose of tendering shares in the Open Offer.

The Acquirers have appointed Allwin Securities Limited, Stock Broker for the open offer through whom the purchases and settlement of the Offer Shares tendered under the Open Offer shall be made. The contact details of the buying broker are as mentioned below:

Allwin Securities Limited

B-205/206, Ramji House, 30, Jambulwadi, Kalbadevi Road, Mumbai-400 002 Tel: +91-22-4344 6444, E-mail: allwinsec@gmail.com; Website: www.allwinsecurities.com SEBI Registration No.: INZ000239635

All the shareholders who desire to tender their equity shares under the Open Offer will have to intimate their respective stock brokers ("Selling Brokers") within the normal trading hours of the Secondary Market, during the

A separate Acquisition Window will be provided by the stock exchange to facilitate placing of sell orders. All the shareholders who desire to tender their equity shares under the Open Offer will have to intimate their respective stock brokers ("Selling Brokers") within the normal trading hours of the Secondary Market, during the Tendering period. The Selling broker can enter orders for dematerialized as well as physical Equity shares.

The Letter of Offer along with a form of acceptance cum acknowledgement would also be available at the SEBI website www.sebi.gov.in, and shareholders can also apply by downloading such forms from the said website. No indemnity is needed from unregistered shareholders.

X. THE DETAILED PROCEDURE FOR TENDERING THE SHARES IN THE OFFER WILL BE AVAILABLE IN THE LETTER OF OFFER OTHER INFORMATION:

The Acquirers and the Target Company have not been prohibited by SEBI from dealing in the securities under directions issued pursuant to Section 11B or under any other regulations made under the SEBI Act.

The Acquirers have appointed Navigant Corporate Advisors Limited as Manager to the Offer pursuant to regulation 12 of the SEBI (SAST) Regulations.

The Acquirers have appointed Niche Technologies Private Limited, as Registrar to the Offer having office at D-511 Bagree Market , 71, B. R. B. B. Road, 5" Floor, Kolkata, West Bengal, 700001; Tel No.: +91(033)-22357270/7271 E-mail Id: nichetechpl@nichetechpl.com; Website: www.nichetechpl.com, Contact Person: Ashok Sen

This Detailed Pubic Statement would also be available at SEBI's website www.sebi.gov.in

This Detailed Public Statement is being issued on behalf of the Acquirers by the Manager to the Offer i.e., M/s Navigant Corporate Advisors Limited

The Acquirers accepts the full responsibility for the information contained in PA and DPS and also for the obligations of the Acquirers as laid down in the SEBI (SAST) Regulations, 2011 and subsequent amendments

ISSUED BY MANAGER TO THE OFFER FOR AND ON BEHALF OF THE ACQUIRERS



NAVIGANT CORPORATE ADVISORS LIMITED 804, Meadows, Sahar Plaza Complex, J B Nagar, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400059. Tel No. +91 22 4120 4837 / 4973 5078 Email id: navigant@navigantcorp.com Website: www.navigantcorp.com SEBI Registration No: INM000012243

Contact person: Mr. Sarthak Vijlani

Place: Mumbai Date: 08.02.2025

Dehi Advertising

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

Sanjeet Communication Phone: 40024682/ 40792205.

Phone: 23415111 Taj Publicity Services, Byculla (W), Phone: 2305 4894. Mobile: 9892011371.

S. Arts Advtg.

Girgaon, Phone: 2386 8065. Mobile: 9869074144.

Aaryan Publicity

Dadar (E), Phone: 022-65881876

B. Y. Padhye Publicity Services, Dadar (W). Phone: 2422 9241/

2422 0445. DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W)

Mobole: 8452846979/9930949817 Hook Advertainment Mobile: 8691800888

Central Advertising Agency, Phone: 24468656 / 24465555

Charudatta Advertising

Mahim (W). Phone: 24221461 Jay Publicity,

Dadar (E) Phone: 24124640 Pallavi Advtg.

Dadar (W),

Stylus Arts.

Mobile: 9869109765 Shree Swami Samarth Advertising

Dadar (W), Phone: 24440631 Mobile: 9869131962

Dadar (W) Phone: 24304897

Time Advertising, Matunga (W),Phone: 2446 6191

Vijaya Agencies, Dadar (W), Phone: 2422 5672. Mobile: 9920640689

Media Junction. Matunga (W). Phone: 022-66393184/ 022-66332340 Mobile: 9820295353/ 9821656198

Bandra (W.), Phone: 22691584

Achievers Media

CRIENT Orient Technologies Limited (Formerly known as Orient Technologies Private Limited)

CORPORATE IDENTIFICATION NUMBER: U64200MH1997PLC109219 "Registered Office: Off No-502, 5th Floor, Akruti Star, Central Road, MIDC, Opp. Akruti Point Central, Andheri (East), Mumbai - 400 093.

Corporate Office: 602, Ackruti Center Point, MIDC Central Road, Andheri (East), Mumbai Maharashtra - 400 093" E-mail: complianceofficer@orientindia.net; Website: www.orientindia.in; Tel: +91 22 4292 8777

Extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024

(Rs. in Lakhs, except per equity share data

Sr. No.	Particulars	Standalone					
		Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended
		December 31, 2024 (Unaudited)	30, 2024	31, 2023	31, 2024	31, 2023	March 31, 2024 (Audited)
1	Total Income from Operations	20,943.06	22,507.30	15,572.60	58,381,44	42,389.22	60,686.40
2	Net Profit for the period/ year (before tax and Exceptional items)	1,709.62	1,941.09	1,554.28	4,899.23	3,730.86	5,491.17
3	Net Profit for the period/ year before tax (after Exceptional items)	1,709.62	1,941.09	1,554.28	4,899.23	3,730.86	5,491,17
4	Net Profit for the period/ year after tax (after Exceptional items)	1,265.61	1,505.89	1,085.08	3,699,92	2,724.56	4,144.82
5	Total Comprehensive Income for the period/ year [Comprising Profit for the period/ year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,269.97	1,510.26	1,089.01	3,713.01	2,734.11	4,162.27
6	Equity Share Capital	4,164.17	4,164.17	3,500.00	4,164.17	3,500.00	3,581.65
7	Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet)	10-		-7/.			13,948.96
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	a) Basic*	3.36	4.15	3.11	9.82	7.81	11.80
	b) Diluted*	3.36	4.15	3.11	9.82	7.81	11.80

Not Annualised Notes:

Place: Mumbai

Date: February 6, 2025

 a) The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 filed with the Stock Exchange(s) on February 06, 2025 under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the aforementioned Financial Results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and the Company's Website

b) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 6, 2025.

For Orient Technologies Limited

Ajay Baliram Sawant

Chairman & Managing Director (DIN: 00111001)

GODAVARI BIOREFINERIES LIMITED

Regd. Off.: Somaiya Bhavan, 45/47, M.G.Road, Fort, Mumbai - 400001 Tel: 6170 2100; Fax No. 2204 7297; CIN No. U67120MH1956PLC009707 **E-mail:** investors@somaiya.com; **website:** www.godavaribiorefineries.com

Extract of the Consolidated Un Audited Financial Results for the Quarter and period Ended 31st December 2024

₹ in Lakhs Unless otherwise stated

Consolidated Quarter ended Nine Months ended Year Ended **PARTICULARS** 31.12.2024 31.12.2023 30.09.2024 31.12.2024 31.12.2023 31.03.2024 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Total Income from Operations 45,082.68 40,005.73 32,205.54 1,29,815.53 1,07,532.63 1,70,106.42 2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 846.88 1,276.45 (6,411.08) (9,727.75) (7,853.71)1,244.59 3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 846.88 1,276.45 (6,411.08) (9,727.75) (7,853.71)1,244.59 1 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items 576.17 3,843.19 (7,499.86)(9,534.23)(5,286.97)1,229.83 5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (27.56)(53.62)37.59 (19.67)(64.77)(104.39)4,194.30 4,194.30 6 Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per Share) 5,117.60 4,194.30 5,117.60 4,194.30 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 22,403.62 8 Earning Per Share (of ₹ 10/-each) -Basic and Diluted (in ₹) 1.31 9.16 (17.88)(21.61)(12.61)2.93 Note: Additional information on standalone Financial Results persuant to Regulation 47(1)(b) of SEBI (LODR) Regulation, 2015 Total Income from Operation 44,843.37 39,840.76 31,687.36 1,28,409.25 1,06,630.46 1,68,926.91 2 Net Profit / (Loss) for the period before tax 866.25 1,160.60 (6,557.52) (9,936.56) (8,008.39)1,034.15 3 Net Profit / (Loss) for the period after tax 610.99 3,727.34 (7,646.21) (7,273.94) (5,441.65) 1,056.33

The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Excannges under regulation 33 of the SEBI (Listing Obiligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange's websites on www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.godavaribiorefineries.com.

The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 8th February 2025



Date: 8th February 2025

Place: Mumbai

For Godavari Biorefineries Limited Samir Shantilal Somaiya Chairman and Managing Director (DIN NO. 00295458)



financialexp.epapr.in